

Date: 23/07/2022

To. The Manager, Listing Department **BSE Limited** Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Fort, Mumbai - 400001.

Scrip Code: 541967

Subject: Intimation of Newspaper Advertisement in respect for information regarding Postal Ballot Process and E-Voting—Disclosure under Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations").

Dear Sir/ Ma'am.

Pursuant to Regulation 30 and Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed Public Notice published today (July 23, 2022) in the following newspapers for the attention of shareholders in respect of information regarding the passing of resolutions by way of Postal Ballot and through the e-voting process in compliance with applicable provisions of the Companies Act 2013, the rules made thereunder and in Compliance with Ministry of Corporate Affairs General Circular No. 14/2020 dated 8th April 2020, and General Circular No. 17/2020 dated 13th April 2020, read with General Circular dated May 05, 2020 issued by the Ministry of Corporate Affairs, this postal ballot notice will be sent only through electronic mode to those members whose e-mail addresses are registered with the Company/Depositories and whose names are recorded in the Register of Members of the Company or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the Cut-off date i.e. Friday, July 22, 2022 ("Cut-off date").

- 1. Free Press Journal (English Daily)
- Navashakti (Marathi Daily)

The Company shall further intimate the Stock Exchange on dispatch of the Postal Ballot notice.

Kindly take the same on your records.

Yours faithfully.

For Sky Gold Limited

Mangesh Chauhan **Managing Director** DIN: 02138048

Address: Flat No.2301/2302,23rd Floor, A Wing Sarvoday Heights, Jain Mandir Road, Sarvoday Nagar

Mulund West, Maharashtra, India 400080

Place: Mulund, Mumbai

Registered Office / Factory: Gala No. 101/102/103, Raja Industrial Estate, Jain Mandir Road, Sarvoday Nagar, Mulund (W), Mumbai - 400 080. Tel .: +91 22 6691 9399 • Order Dep .: +91 9320 9292 99

Corporate Office: 267-271, Kanak Chambers, Office No.12A,13,14, 1St Floor, Opp. Adarsh Hotel, Kalbadevi Road, Mumbai - 400 002.

l.com: 2100. Tel:: +91 22 2241 6363 / 2241 3636 • Accounts: +91 91374 33902

Email: info@skygold.in / skygold.tdmumbai@gmail.com · Website: www.skygold.in

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the public that Mrs. Bhaktti Vipul Shah (th Vendor) is negotiating with our clients for sale and transfer of her right, title and interest in 5 (five) fully paid up shares of Rs. 50/- (Rupees Fifty Only) each earing Distinctive Nos. 71 to 75 in the share capital of the said Society and held under Share Certificate No. 15 dated 10th September, 1976, hereinafte referred to as "the said Shares" and incidental to holding of the said Shares the right to use and occupy Flat No. 304 admeasuring approximately 1,055 sq ft. (built up area), hereinafter referred to as "the said Flat" on 3rd floor of the building known as "Hormuzd Apartments", hereinafter referred to as "the said Building" along with Garage No. 5 admeasuring 200 sq. ft., hereinafter referred to as "the said Garage" and situate at 131 August Kranti Marg Kemps Corner, Mumbai – 400 036. The said Shares, the said Flat and the said Garage are hereinafter collectively referred to as "the said Premises".

All persons having any claim against or in respect of the said Premises or an part thereof by way of sale, exchange, easement, right, interest, share mortgage, lease, license, tenancy, charge, gift, trust, bequest, inheritance maintenance, possession, lien or otherwise howsoever are hereby requeste to give notice thereof in writing, along with documentary evidence, to the undersigned within 14 days from the date hereof, failing which, the claim or claims, if any, of such person or persons will be considered to have beer

Dated this 23rd day of July, 2022.

M/s. K. Ashar & Co. Advocates & Solicitors Medows House, 4th & 5th Floors,39 Nagindas Master Road Fort, Mumbai 400 023.mumbai@kasharindia.com

> [See rule 8 (1)] POSSESSION NOTICE (for immovable property)

Whereas,

The undersigned being the Authorized Officer of INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED (CIN:L65922DL2005PLC136029) under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act. 2002 and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated 22.02.2022 calling upon the Borrower(s) BIKESH BABAN VERMA AND SUNRADEVI BABAN VERMA ALIAS SUNDRADEVI BABAN VARMA to repay the amount mentioned in the Notice being Rs.1,67,384.46 (Rupees One Lakhs Sixty Seven Thousand Three Hundred Eighty Four and Paisa Forty Six Only) against Loan Account No. HHETHN00416880 as on 09.02.2022 and interest thereon within 60 days from the date of receipt of the said Notice

The Borrower(s) having failed to repay the amount, Notice is hereby given to the Borrower(s) and the public in general that the undersigned has taken symbolic possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Sub-Section (4) of Section 13 of the Act read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on 19.07.2022.

The Borrower(s) in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED for an amount of Rs. 1,67,384.46 (Rupees One Lakhs Sixty Seven Thousand Three Hundred Eighty Four and Paisa Forty Six Only) as on 09.02.2022 and interest thereon. The Borrowers' attention is invited to provisions of Sub-Section (8) of Section 13 of the Act in respect of time available, to redeem the Secured Assets.

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

FLAT NO. I-306, ON THE 3RD FLOOR, IN THE BUILDING OF TYPE 'C' KNOWN AS "IVY", IN "LABDHI GARDENS" HAVING CARPET AREA 26.94 SQ. MTRS, 8 BALCONY AREA 4.14 SQ. MTRS., SITUATED IN REVENUE VILLAGE OF DAHIVALI TARFE VAREDI, TALUKA KARJAT, DISTRICT RAIGAD, MAHARASHTRA.

Date: 19.07.2022 Authorised Office INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED Place: RAIGAD

यूनियन बैंक 🕼 Union Bank

DOMBIVILI (WEST) BRANCH: Audumbar Apartments, N. S. S. Road, Bishnunagan

Dombivili (West), 421202. POSSESSION NOTICE [Rule-8 (1)] (For Immovable Property)

The undersigned being the Authorized Officer of Union Bank of India, Dombivili West (ECB Branch under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Financial Assets and Enforcemen Security Interest (Second) Act, 2002 and in exercise of the powers conferred under Section 13(2) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued a Demand Notice dated 27.12.2021 calling upon the Borrowers Mr. Rupesh Ashok Honerao, Mrs. Pratibha Rupesh Honrao to repay the amount mentioned in the notice being Rs.15,42,587.21 (Rupees Fifteen Lakhs Forty Two Thousand Five Hundred Eighty Seven and Paise Twenty One) and interest thereon within 60 days from the date of receipt of the said notice.
The Borrower/ Mortgagor/ Guarantor having failed to repay the amount, notice is hereby give

the Borrower/ Mortgagor/ Guarantor and the public in general that the undersigned has taken Possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under section 13(4) of he said Act read with rule 8 of the said rules of this 21st day of July of the year 2022 and handed over to undersigned. The borrower's attention is invited to the provisions of Sub-section (8) of Section 13 of the Act, i

espect of time available, to redeem the secured assets. The Borrower/ Mortgagor/ Guarantor in particular and the public in general is hereby caution not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Union Bank of India, Dombivili (West) Branch (eCB), for an amount of Rs.15,42,587.21 (Rupees Fifteen Lakhs Forty Two Thousand Five Hundred Eighty Seven and Paise Twenty One)

Description of Secured Assets Flat No 702, 7th Floor, Lavender Building No. 14, Type A-2, Ambika Residency Regency Estate, Near Jondhale Engineering College, Kalyan Shil Road, Dombivili (East) 421201.

Date: 21.07.2022 Place : Dombivili (West)

Authorised Officer, UNION BANK OF INDIA

DEBTS RECOVERY TRIBUNAL-1 MUMBAI (Government of India, Ministry of finance)

2nd Floor, Telephone Bhavan, Colaba Market, Colaba, Mumbai- 400005

O.A. NO. 59 Of 2019Applicant State Bank of India

V/S M/s. Allin Yarn Industries Pvt. Ltd. & Ors.Defendants

M/S. ALLIN YARN INDUSTRIES PVT. LTD, 75/79, P.K. Building 5 A, Ground Floor, Old Hanuman Lane, Kalbadevi Road Defendan MR. MANISH PRAKASH KHIMAWAT, 5/5A, Ambe Mansion 2nd Floor, Ghaswadi, Thakurdwar Road, Mumbai 400002 No.2 And Also at 501, Universal Height, Dadaji Jivaji Road, Nana Chowk, Grant Road, Mumbai 400007

MRS. SHILPA MANISH KHIMAWAT, 5/5A, Ambe Mansion Defendan 2nd Floor, Ghaswadi, Thakurdwar Road, Mumbai 400002 And Also at 501, Universal Height, Dadaji Jivaji Road, Nana Chowk, Grant Road, Mumbai 400007

M/S. ALLONE YARN INDUSTRIES 75/79, P.K. Building 5 No.4 A, Ground Floor, Old Hanuman Lane, Kalbadevi Road

SUMMONS

WHEREAS the above named applicant has filed the above referred

Application in this Tribunal.
WHEREAS the service of summons/Notice could not be effected in the ordinary manner and whereas the Application for substitute service has been allowed by this Tribunal.

. You are directed to appear before this Tribunal in person or through an advocate and file Written Statement/ Say on 5th September, 2022 at 12.00 noon and show cause as to why reliefs prayed for should not be granted. Take notice that in case of default, the Application shall be heard and

decided in your absence. Given under my hand and the seal of this Tribunal on this 16th day of July,



Registrar Debs Recovery Tribunal-1, Mumbai

Online E – Auction Sale Of Asset **Co** kotak KOTAK MAHINDRA BANK LIMITED Regd. office: 27 BKC, C 27, G-Block, BandraKurla Complex, Bandra (E) Mumbai, Maharashtra, Pin Code-400 051, B.O.: Kotak Infinit, Zone 2, 4th Floor, Building No.21, Infinity Park, Off Western Express Highway, General A.K. Vaidya Marg, Malad – East, Mumbai – 400 097. Sale Notice For Sale of Immovable Properties Austral Sale Notice For Sale of Immovable Properties

Sale Notice For Sale of Immovable Properties

-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 under rule 8/5) read with rule 8 (6) and its proviso, of the Security Interest (Enforcement) Rule, 2002. Notice is hereby given to the public in general and in particular to the borrower (9) and quarantor (s) that the below described immovable property mortgaged/charged to the secured creditor, the physical possession of which has been taken by the authorised officer of Kotak Mahindra Bank Ltd (KMBL) on 26-5-2022, pursuant to the assignment of debt in its favour by Citi Financial Consumer Finance India Limited, will be sold on 'As is where is', "As is what is', and Vhatever there is' basis on 29th August, 2022 between 12-00 pm to 01:00 pm with unlimited extension of 5 minutes, for recovery of Rs.10,08,05,016/-, Rupees Ten Crore Eight Lakhs Five Thousand Sixteen Only) as of 19-7-2022 along with future Applicable from 207-7-2022 till realization, as per crystallized debt by way of award, with cost and incidental charges under the loan account no.15788312, 15788279, 8 1578820, due to KMBL. Secured Creditor From Mr. Jagdish Bansilal Khurana, Poorti Rent - A - Car And Logistics Pvt. Ltd. through its director Mr. Jagdish Bansilal Khurana, A Ms. Sucheta Jagdish Khurana (DSucheta Khurana, The Reserve Price will be Rs. 2,70,0,000/- (Rupees Twenty Seven) Lakhs Only) and the Earnest Money Deposit will be Rs. 2,70,0,000/- (Rupees Twenty Seven) Lakhs Only) and the Earnest Money Deposit will be Rs. 2,70,0,000/- (Rupees Twenty Seven) Lakhs Only) and the Earnest Money Deposit will be Rs. 2,70,0,000/- (Rupees Twenty Seven) Lakhs Only) and the Earnest Money Deposit will be Rs. 2,70,0,000/- (Rupees Twenty Seven) Lakhs Only) and the Earnest Money Deposit will be Rs. 2,70,0000/- (Rupees Twenty Seven) Lakhs Only) and the Earnest Money Deposit will be Rs. 2,70,0000/- (Rupees Twenty Seven) Lakhs Only) and the Earnest Money Deposit

ST.)

**Troperty Description: ALL That piece and parcel of property bearing flat no. 1702. (also known s Flat No.30 as per society records). 17th floor, admeasuring 1010 sq.ft. carpet area, 'A' Wing, ituated in building known as Sweet Home Co.op. Housing Society Ltd. (registration No. BOM) SIG. (MHADA) HSG (TC) 7727/1993-94), Plot No-24, RDP 4, SV.P. Nagar, Versova Mhada ay Out, Andheri (West), Mumbai, Maharastra - 400053, allotted vide share certificate no. 77

The borrower's attention is invited to the provisions of sub section 8 of section 13, of the Sarleasi Act, in respect of the time available, to redeem the secured asset. Public in General and borrowers in particular please take notice that if in case auction scheduled herein fails for any reason whatsoever then secured creditor may enforce security interest by way of sale through private treaty, at the discretion of the secured creditor. In case of any clarification/requirement regarding assets under sale, bidder may contact Mr. Alif Mobhani (+91 982209388), Mr. Udayakumar Shetty (+91 9802339772), Mr. Rajender Dahiya (+91 448264515), Mrs. Barhami Chittur (+91 98196 96024) & Mr. Agnel Pillai (+91 8976929685). For detailed terms and conditions of the sale, please refer to the link https://www.kotak.com/en/bank-auctions.html provided in Kotak Mahindra Bank website i.e. www.kotak.com and/or on https://bankauctions.tml

PUBLIC NOTICE

□ HDFC

HOUSING DEVELOPMENT FINANCE CORPORATION LTD. Regd Office: Ramon House, H.T. Parekh Marg,

169, Backbay Reclamation, Churchgate, Mumbai. CIN: L70100MH1977PLC019916 Website: www.hdfc.com

Notice is hereby given to the public at large that Shivkrua Infratech ("the Developers") is developing the property mentioned in the Schedule hereunder written pursuant to Registered Tripartite Agreement dated 16-04-2021 bearing Registration No. Panvel3-7532-2021 executed petween City Industrial Development Corporation of Maharashtra (CIDCO), Kamblabai Bharat Tandel & Ors and the Developers. Transfer Order No CIDCO/VASAHAT/SATIO/ULWE/161/2021/10 dated 04-05-2021 issued by CIDCO to the Developers. Further Housing Development Finance Corporation Limited (HDFC) is desirous of recommending housing loans to prospective purchasers purchasing the residential units in the project named "EMERALD" which is being constructed by the Developers on the said property.

Any person having any claim, right, title and interest in respect of the said property or any part thereof is hereby called upon to make the same known in writing to 'Head-Operations-Legal, Housing Developmen Finance Corporation Limited, Ramon House, H T Parekh Marg, 169, Backbay Reclamation, Churchgate, Mumbai 400 020 within 15 days from the date hereof.

SCHEDULE OF THE PROPERTY

Plot No. C-1d, Sector No. 8, Ulwe Node, Navi Mumbai. Dated: 21-07-2022

HOUSING DEVELOPMENT FINANCE CORPORATION LTD., Ramon House, H.T. Parekh Marg, 169, Backbay Reclamation, Churchgate, Mumbai 400 020.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that my client is negotiating to purchase from Sellers Mr. Nikhil Lal Bhawnani, the premises being Flat No. 1004 on 10th Floor in Wing "D" admeasuring 70.06 square meters of Carpet Area, in the Building known as The Shell Towers Co-operative Housing Society Limited, standing on land forming part of CTS No. 45, 49 (pt), 54 (pt), 56 (pt) and 58 (pt), Chembur "M" Ward(West), District Kurla, Mumbai-400 071 in the Registration District and Sub-District of Mumbai City and Mumbai Suburban, hereinafter referred to as the said premises. Any person having claim in respect of the said premises by way of sale, exchange, mortgage, trust, gift, possession, tenancy, inheritance, lease, lien or otherwise howsoever are hereby requested to make the same known in writing along with the Notarized copy of supporting documentary evidence in respect thereof to the undersigned having office at 35B, 2nd Floor, Khatau Building, Alkesh Dinesh Modi Marg, Opp. BSE, Fort, Mumbai-400 001 within period of 10 days from the date of publication hereof, failing which the claim, if any shall be deemed to have been waived and/or abandoned and sale will be completed without any reference to such claim. Dated this 23rd day of July 2022

> Fortis India Law Advocate for the Purchasei

APPENDIX IV [See rule 8 (1)] POSSESSION NOTICE

Whereas.

The undersigned being the Authorized Officer of the INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED (CIN:L65922DL2005PLC136029) under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated 18.11.2021 calling upon the Borrowers GAGAN PRADEEP TIWARI ; TC 22 9TH FLOOR, RELIANCE CORPORATE PARK, THANE, MAHARASHTRA - 400706, GAGAN PRADEEP TIWARI; 1/D 108, DREAMS BUILDING LBS MARG, BEHIND DHEERAJ DREAMS MALL, MUMBAI, MAHARASHTRA - 400078, NISHA PRADEEP TIWARI; 1/D 108, DREAMS BUILDING LBS MARG, BEHIND DHEERAJ DREAMS MALL, MUMBAI, MAHARASHTRA - 400078, to repay the amount mentioned in the Notice being Rs.1,63,175.46 (Rupees One Lakhs Sixty Three Thousand One Hundred Seventy Five and Paise Forty Six Only) against Loan Account No. HHETHN00323459 as on 17.11.2021 and interest thereon within 60 days from the date of receipt of the said Notice.

The Borrower having failed to repay the amount. Notice is hereby given to the Borrower and the public in general that the undersigned has taken symbolic possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Sub-Section (4) of Section 13 of the Act read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on 19.07.2022.

The Borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED for an amount of Rs.1.63,175.46 (Rupees One Lakhs Sixty Three Thousand One Hundred Seventy Five and Paise Forty Six Only) as on 17.11.2021 and interest thereon.

The Borrower's attention is invited to provisions of Sub-Section (8) of Section 13 of the Act in respect of time available, to redeem the secured assets.

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

FLAT NO. B 301, 3RD FLOOR, LABDHI GARDENS, BASIL, TYPE D, SURVEY NO. 81, HISSA NO. 1,2 AND 3, MOUJE, DAHIVALI, VAREDI, KARJAT, RAIGARH MAHARASHTRA-410101.

Date: 19.07.2022 Place: RAIGARH Authorised Officer
INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED



महाराष्ट्र शासन

पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी ाळमजला, सयानीरोड, प्रभादेवी, मुंबई-४०० ०२५ Website: www.pldkalaacademy.org ईमेल pldeshpande111@gmail.com

फोन नं. २४३५२९५६/२४३६५९९० निविदा सूचना

पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथील तळ मजल्यावरील उपहारगृह व ड्राय पॅट्टीच्या व्यवस्थापनाचे काम ५ वर्षांच्या कालावधीकरीता भाडेपट्टीवर देण्यासाठी सदर काम करण्याचा अनुभव असलेल्या कंत्राटदाराकडून निविदा मागविण्यात येत आहेत.

अशी कामे करणाऱ्या व त्या कामाचा अनुभव असणाऱ्या तसेच निविदेमधील नमूद केलेल्या अटी व शर्तींची पूर्तता करणाऱ्या इच्छुक नोंदणीकृत संस्थांकडून ई-निविदा मागविण्यात येत नोंदणीकृत संस्थांनी www.mahatenders.gov.in या वेबसाईटवर दि. २२-०७-२०२२ ते ११-०८-२०२२ या कालावधीत ऑनलाईन रुपये ५०००/- (विनापरतावा) इतके आवेदन शुल्क भरून दि. ११-०८-२०२२ रोजी दुपारी ०३.०० वाजेपर्यंत निविदा ऑनलाईन सादर करावीत. निविदेसोबत ऑनलाईनद्वारे रुपये २,००,०००/– (रु. दोन लाख फक्त) ची इसारा रक्कम (ईएमडी) भरावी. प्राप्त झालेल्या निविदा दिनांक १२-०८-२०२२ रोजी दुपारी ०३.०० वाजता उघडण्यात येतील.

प्राप्त झालेल्या निविदांपैकी कोणतीही अथवा सर्व निविदा कोणतेही कारण न देता फेटाळण्याचे अधिकार प्रकल्प संचालक, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई राखून ठेवत

प्रकल्प संचालक

पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी DGIPR 2022-23/2117

SKY GOLD LIMITED

CIN: L36911MH2008PLC181989 Regd. Office: Gala No 101,102,103, 1st Floor, Raja Indi Estate Sarvodaynaga Jain Mandir Road, Mulund (West) Mumbai Maharashtra 400080 E-mail: skygoldltdmumbai@gmail.com Website: www.skygold.in

NOTICE is hereby given that pursuant to the applicable provisions of the Companies Act, 2013, Rules made thereunder and Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), read with the General Circular No. 14/2020 dated 5th April 2020, and General Circular No. 17/2020 dated 15th April 2020, General Circular No. 22/20/20 dated June 15, 20/20, General Circular No. 33/20/20 dated September 28, 20/20, General Circular No. 39/20/20 dated September 31, 20/20, General Circular No. 02/20/21 dated 13th January 20/21, General Circular No. 10/20/21 dated 13th January 20/21, General Circular No. 10/20/21 dated June 23, 20/21, General Circular No. 20/20/21 dated December 8, 20/21 and General Circular No. 03/20/22 dated May 05, 20/22 issued by the Ministry of Corporate Affairs (MCA Circulars') and other applicable laws and regulations, as amended from time to time (including any statutory modification(s) or re-enactments thereof for the time being in force), approval of the Members of Sky Gold Limited (the Company) is being sought by way of Postal Ballot through eoting process only ('e-voting').

In compliance with the above-mentioned provisions and MCA circulars, the electronic cop In compliance win the above-mentioned provisions and microclass, are electronic objects of research Ballot Notice (Notice) along with the Explanatory Statement shall be sent on Tuesday, July 26, 2022 to those Members whose names appeared in the Register of Members / List of Beneficial Owners maintained by the Company/Depositories respectively as at the close of business hours on Friday, July 22, 2022 (the Cut-off date) and whose e-mail IDs are registered with the Company/Depositories. In accordance with the above mentioned Circulars, members can vote only through e-voting process. Further, pursuant to the aforesaid circulars the requirement of sending physical copies of the postal ballot

The e-voting period shall commence on Wednesday, July 27, 2022 (9.00 am IST) and end on Thursday, August 25, 2022 (5.00 pm IST). Members shall cast their vote electronically during the aforesaid period. The e-voting module shall be disabled at 5.00 pm IST on Thursday, August 25, 2022 (6.00 pm IST). Members shall cast their vote electronically during the aforesaid period. The e-voting module shall be disabled at 5.00 pm IST on Thursday, August 25, 2022 and e-voting shall not be allowed beyond the same. During this period, Members of the Company holding shares either in physical form or in dematerialized form shall cast their vote by e-voting.

Notice shall be available on the Company's website https://www.skygold.in/, website of Stoci Exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com and on the website of Link Intime India Pvt. Ltd. At Lini Intime India Pvt Ltd At https://linkintime.co.in

nner to register/update email addresses: embers who have not registered their e-mail address with the Company or their Depository Participal · For Physical Shareholders

Send Scanned copy of the following documents by email to: skygold.ipo@linkintime.co.in A signed request letter mentioning your name, folio number, and complete address Self-attested scanned copy of the PAN Card, and

c. Self-attested scanned copy of any document (such as Aadhar Card, Driving Licence, Election Identity card, Passport) in support of the address of the Members as registered with the Company. For Electronic Shareholders

The shareholders holding shares in electronic mode are also requested to register/ update their email address, Permanent Account Number (PAN) and Bank Account details with the Depository Participant where their respective dematerialised accounts are maintained. The details of the e-voting system and process of e-voting will be specified in the Notice of the Postal Ballot. The members who are holding shares in physical form or who have not registered their email ID, can access the details of e-voting system and vote on the e-voting system as per the

rocedure which will be mentioned in the Postal Ballot Notice. This newspaper intimation will also be available on the Company's website at www.skygold.in and on the website of BSE Limited at www.bseindia.com For Sky Gold Limited

Mahendra Champalal Chauhan Whole-time Directo Date: 23/07/2022 DIN: 02138084

PUBLIC NOTICE

This is inform to the General Public that Ms Nishtha Prakash Vaswani and Mr. Prakash Ram Vaswani, is a member of the M/s "The Jaywant Industrial Premises Co-operative Housing Society Limited" having address a Jaywant Industrial Estate, Opp. Crossroad Shopping Centre, Tardeo Road, Mumbai 400 034 and holding Shop/Unit No. 311 in the building of the Society. Smt. Janvi Prakash Vaswani has reported to the Society that Mr. Prakash Ram Vaswani, co-Owner of Unit No. 311 has expired or 31/03/2022 without appointing the Nominee and she has requested for appointment of her name as a Nominee for the said Unit no. 311, bearing Share Certificate No. 054 from the distinctive hare No. 971 to 980 and Application fo ransmission has been made to the Society The Society hereby invites claims an objections from claimants / Objectors for recording the name of Nominee within a period of 14 (fourteen) days from the publication of this notice, with copies of suchdocuments and other proofs in support of his/her/their claims/objections for recording the name of Nomineeto the secretary of M/s "The Jaywant Industria Premises Co-operative Housing Society Limited" havingaddress at Jaywan Industrial Estate, Opp. Crossroad Shopping Centre, Tardeo Road, Mumbai-400 034, if no claims/objections are received within the period prescribed above the Society shall be free to record the name of Nominee in such manner operative Housing Society. The claims/objections, if any, received by the Society shall be dealt with in the manner provided under the Bye-Laws of the Society. A copy of registered Be-Laws of the Society is available for inspections by the daimants/objectors, with the secretary of the Society between 10 A.M. to 4 P.M. on working days from the date of the publication of the notice till the date of contractive of the secretary Date: 23 07 2022

For and on behalf o M/s The Jaywant Industrial Premises Co-operative Society Limited. 63, Tardeo Road, Mumbai-34

Name of the Branch

punjab national bank Together for the better

Zonal SASTRA Centre, Mumbai 181, 18th Floor, Maker Tower, E Wing, Cuffe Parade-400 005, Mumbai, MH

SALE NOTICE FOR SALE OF SECURED ASSETS UNDER SARFAESI ACT E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002

Notice is hereby given to the public in **general and in particular** to the Borrower (s) and Guarantor (s) that the below described immovable property mortgaged / charged to the Secured Creditor, the **constructive** / **physical** / **symbolic possession** of which has been taken by the Authorised Officer of the Bank / Secured Creditor, will be sold on "As is where is" "As is wha is", and "Whatever there is" on the date as mentioned in the table herein below, for recovery of its dues due to the Bank Secured Creditor from the respective borrower (s) and guarantor (s). The reserve price and the earnest money deposit will be as mentioned in the table below against the resp

SCHEDULE OF THE SECURED ASSETS A) Dt. Of Demand Notice u/s 13(2)

	Name of the Branch		B) Outstanding Amount as on	(₹ in Lacs)		Details of the
Lot	Name of the foreign	Description of the Immovable Properties Mortgaged / Owner's Name	31.03.2022	D) EMD	Date / Time of	encumbrances known to
No.	Name of the Account Name & Addresses of the	(mortgagers of property(ies)	C) Possession Dt. u/s 13(4) of SARFESI ACT 2002	B) EMD C) Bid	E-Auction	the secured
	Borrower(s) / Mortgagor(s) /		D) Nature of Possession Symbolic /	Incremental		creditors
L	Guarantor(s) Account		Physical / Constructive	Amount		
	Zonal SASTRA Centre, Mumbai	Property 1 Land and building situated at Plot				
	M/s. Shirpur Gold	bearing S No. 266 260/1 260/2	A) 2711 2010			
	Refinery Limited	269/3A, 269/3B, 270/1B, 270/2A1,	B) ₹ 118.69 Cr. plus	A) ₹ 4524.40	10.08.2022	
∥.		270/2B1, 271/1A, 271/1B, 271/2, 271/3, 271/4 & 276 Village Dahlwad, Nr.	iditilei iliterest	1		Not
1	•Registered Ofice	Neela, Sangam & Aarti Hotel, National	the date of NPA ie.	B) ₹ 452.44	11:00 a. m. to	Known
	: Refinery Site, Shirpur, District	Highway No. 3 Tal. Shirpur, Dist. Dhule-425 405, Maharashtra.	23.11.2019. C) 29.11.2021	C) ₹ 10.00	04:00 p. m.	
	Shirpur, District Dhule-425 405, MH.	Land area: 188900 sq. mts.	D) Symbolic Possession			
		Bldg. area: 16156 sq. m. (built-up area) M/s. Shirpur Gold Refinery Limited				
╟	Zonal SASTRA					
	Centre, Mumbai	Plant & Machinery Plot bearing S. No 266, 269/1, 269/2, 269/3A, 269/3B,	A) 27:11.2019 B) ₹ 119.60 Cr. plus			
	M/s. Shirpur Gold Refinery Limited	270/1B, 270/2A1, 270/2B1, 271/1A,	further interest	A)₹5373.90	10.08.2022	
2		271/1B, 271/2, 271/3, 271/4 & 276	and charges from		11:00 a. m.	Not Known
	 Registered Ofice Refinery Site, 	Village Dahlwad, Near Neela, Sangam & Aarti Hotel, National Highway No.		0) = 40.00	to	Known
	Shirpur, Dist.	3 Tal. Shirpur, Dist. Dhule-425 405,	C) 29.11.2021	C) ₹ 10.00	04:00 p. m.	
	Dhule-425 405, MH.	Maharashtra. M/s. Shirpur Gold Refinery Limited	D) Symbolic Possession			
$\ -$	Zonal SASTRA	Froperty 3	A) 27:11.2019			
	Centre, Mumbai M/s. Shirpur Gold	Plant & Machinery situated at S. No.			10.08.2022	
3	Refinery Limited	and 5 Tande, Next to Priyadarshini		1	11:00	Not
3	•Registered Ofice	Sahakari Girani Ltd., Off. National		B) ₹ 0.182	11:00 a. m. to	Known
	: Refinery Site, Shirpur, District	Highway No. 3, Taluka, Shirpur, Dist. Dhule-425 405, Maharashtra.	23.11.2019. C) 29.11.2021	C) ₹ 0.10	04:00 p. m.	
	Shirpur, District Dhule-425 405, MH.	M/s. Shirpur Gold Refinery Limited	D) Symbolic Possession			
╓	Zonal SASTRA	Property 1				
	Centre, Mumbai	Land and building situated at Plot				
	(Borrower)	No. 9, S. No. 108/1/1/1 + 108/1/1/2 + 108/1/2 + 108/2 & 109 together with		A) ₹ 1568.00	10.08.2022	l l
4	•110, Udyogkshretra,	building construction thereon at Vill.	from the date of NPA	B) ₹ 156.80	11:00 a. m.	Not Known
	Mulund Link	Kunenama Taluka Maval, Maharashtra. Land Area: 2852.90 Sq. mtr. + Total		C) ₹ 10.00	to 04:00 p. m.	
	Road, Mulund (W), Mumbai-400 080,	Built up are: 66585.24 sq. ft.	D) Symbolic Possession			
⊩	MH.	M/s. N. K. Realtors.				\square
	Zonal SASTRA Centre, Mumbai	Property 2	A) 30.07.2020			
		Row House No. 1 situated at Jai Maa	B) ₹ 14 Cr. plus further	A) ₹ 31.35	10.08.2022	
5	(Borrower)	Aashapura Co-Op. Hsg. Soc. Ltd., Survey No. 226/1, Chhedi, Nashik-		B)₹314	11:00 a. m.	Not
ľ	 110, Udyogkshretra, Mulund Link Road, 	Donald Broad Mathematikas	ie. 01.04.2019.	'	to	Known
	Mulund West,	Built Up Area: 1340 Sq. Ft.	C) 09.07.2021 D) Symbolic Possession	C) ₹ 0.10	04:00 p. m.	
	Mumbai-400 080, MH.	Mr. Hitesh Damji Majethia	2, 3, mono i o o o o o o o o o o o o o o o o o			
╟	Zonal SASTRA					
	Centre, Mumbai	Property 3	A) 30.07.2020	A) ₹ 00 15	10.00.0000	
	(Borrower)	Row House No. 2 situated at Jai Maa Aashapura Co-Op., Hsg. Soc Ltd.			10.08.2022	N-+
6	•110, Udyogkshretra,	Survey No. 226/1, Chhedi, Nashik-	from the date of NPA		11:00 a. m.	Not Known
	Mulund Link Road, Mulund West,	Pune Road, Maharashtra. Built Up Area : 1230 Sq. Ft.	ie. 01.04.2019. C) 09.07.2021	C) ₹ 0.10	to 04:00 p. m.	
	Mumbai-400 080,	And the second second	D) Symbolic Possession			
\Vdash	MH.					
	Zonal SASTRA Centre, Mumbai	Property 4	A) 30.07.2020			
		Row House No. 3 situated at Jai Maa	B) ₹ 14 Cr. plus further		10.08.2022	
 7	(Borrower)	Aashapura Co-Op. Hsg. Soc. Ltd., Survey No. 226/1, Chhedi, Nashik-			11:00 a. m.	Not
	 110, Udyogkshretra, Mulund Link Road, 	Pune Road, Maharashtra.	ie. 01.04.2019.	l	to	Known
	Mulund West,	Built Up Area: 1230 Sq. Ft.	C) 09.07.2021 D) Symbolic Possession	C) ₹ 0.10	04:00 p. m.	
	Mumbai-400 080, MH.		, _,			
╟	Zonal SASTRA					
	Centre, Mumbai	Property 5	A) 30.07.2020	A) ₹ 00 45	10.00.0000	
	(Borrower)	Row House No. 4 situated at Jai Maa Aashapura Co-Op. Hsg. Soc. Ltd.,			10.08.2022	h
8	•110, Udyogkshretra,	Survey No. 226/1, Chhedi, Nashik-	from the date of NPA		11:00 a. m.	Not Known
	Mulund Link Road,	Pune Road, Maharashtra. Built Up Area: 1230 Sq. Ft.	ie. 01.04.2019. C) 09.07.2021	C) ₹ 0.10	to 04:00 p. m.	
	Mulund West, Mumbai-400 080,	NAC ACCES TO THE LABOR.	D) Symbolic Possession			
II .	MH.	I	I	1		I

TERMS AND CONDITIONS:

The sale shall be subject to the Terms & Conditions prescribed in the Security Interest (Enforcement) Rules 2002 and to the following further conditions:

1. The properties are being sold on "AS IS WHERE IS BASIS", "AS IS WHAT IS BASIS" and "WHATEVER THERE IS BASIS 2. The particulars of Secured Assets specified in the Schedule hereinabove have been stated to the best of the information of the Authorised Officer, but the Authorised Officer shall not be answerable for any error, misstatement or omission in this proclamation. 3. The Sale will be done by the undersigned through e-auction platform provided at the Websit https://www.mstcecommerce.com on date and time mentioned in the above table. 4. The Authorised Officer reserves the right to accept or reject any / all bids, or to postpone / cancel / adjourn / discontinue or vary the terms of the auction at an time without assigning any reason whatsoever and his decision in this regard shall be final. 5. All statutory dues / attendan charges / other dues including registration charges, stamp duty, taxes, statutory liabilities, arrears of property tax, electricit dues etc. shall have to be borne by the purchaser. 6. For detailed term and conditions of the sale, please refer www.ibapi.ir www.mstcecommerce.com, https://eprocure.gov.in/epublish/app & www.pnbindia.in

Place: Mumbai Authorized Officer & Chief Manager, For Punjab National Bank, Secured Credito

MUMBAI BUILDING REPAIRS AND RECONSTRUCTION BOARD

TENDER NOTICE No. 9

MHADA The Executive Engineer D-1 Div. M.B.R.& R. Board, invite sealed tenders in B-1 forms (percentage rates) from the eligible contractor's who are registered With MHADA/M.B.R.& R. Board, P.W.D. and M.C.G.M. of appropriate Classes

45 5	is snown in column No. 10 for repair works of cessed building as under.								
Sr.	Name of work	Amount put	1% Earnest	2%	Cost of	Date & time	Date & time	Time limit	Class of
No.		to tender	money Rs.	Security		of issue of	of Receipt		contractor
		Rs.		Deposit	Tender	Blank tender	of sealed		
				Rs.	Rs.		tender		
1	2	3	4	5	6	7	8	9	10
1)	Building No. 229-B, Raja Ram Mohan Roy Road,	08,66,060/-	08,661/-	18,000/-	590.00	25.07.2022 To	12.08.2022	15 Months	7th & above
	Girgaon, Mumbai. (Board Fund)					08.08.2022	12.00 P.M. To		
2)	Building No. 188-D, B. J. Marg, Girgaon,	05,01,839/-	05,018/-	11,000/-	590.00	12.00 P.M. To	03.00 P.M.	15 Months	7th & above
′	Mumbai. L (Board Fund)	, ,	,	,		03.00 P.M.			
3)	Building No. 316-AB, V. P. Road, Girgaon,	05,75,950/-	05,760/-	12,000/-	590.00			15 Months	7th & above
	Mumbai. (Board Fund)								

- 1. The tenderer shall refer detailed Tender Notice regarding solvency and performance security deposit & other documents to be
- submitted. 2. Blank tender form shall be issued only on production of original or photoset copies (duly attested) of valid registration and
- 3. The Contractors who are not registered in M.H.A.D.A. should produce certified copy of affidavit duly notarised that they are not black listed in Govt. or Semi.Govt. Organisation at the time of submission of tender forms.
- 4. Earnest money, deposit shall be paid in the form of payorder/short term deposit receipt for the period of the one year issued by the nationalised/schedule bank and endorsed in the name of Chief Account Officer, M.B.R. & R. Board, Mumbai. The permanent EMD exemption certificate will not be accepted.
- 5. The Blank Tender will be issued by the Executive Engineer D-1 Divn. M.B.R. & R. Board, at 89-95 Rajani Mahal, Tardeo Road, Mumbai-400 034, as per column No.7. and will be received in the same office as per column No. 8 Sealed tender will be opened on the last date as per column No. 8 if possible at 4.00 p.m. in the office Executive Engineer D-1 Div. M.B.R.& R. Board.
- 7. Also available on the internet https://mhada.maharashtra.gov.in. For more information please refer Detail Tender Copy.

CPRO/A/419

certificate of previous experience of similar nature of work done.

MHADA - Leading Housing Authority in the Nation

6. Right to reject any one or all tenders are reserved by the competent Authority.

Sd/-Ex. Engineer "D-1 "Div. M.B.R. & R. Board

यूनियन बैंक 🕼 Union Bank

डोंबिवली (पश्चिम) शाखा औदंबर अपार्टमेंट्स, एन. एस. एस. रोड, बिष्णूनगर, डोंबिवली(पश्चिम), ४२१२०२.

कब्जा सूचना [नियम-८(१)] (स्थावर मिळकतीकरिता)

ज्याअर्थी निम्नस्वाक्षरीकर्ता**, युनियन बँक ऑफ इंडिया, डोंबिवली पश्चिम (ईसीबी) शाखा** चे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायक्षेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट (सेकंड) ॲक्ट, २००२ अन्वये आणि कलम १३(२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट रुत्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक २७.१२.२०२१ रोजी एक मागणी सूचना जारी करून कर्जदार श्री. रुपेश अशोक होनेराव, साँ. प्रतिभा रुपेश होनेराव यांना सदर सूचनेत नमूद रक्षम रु. १५,४२,५८७.२१/- (रूपये पंधरा लाख बेचाळीस हजार पाचशे सत्त्वाऍशी आणि एकवीस पैसे मात्र) आणि त्यावरील व्याजाची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते. सदर रकमेची परतफेड करण्यात कर्जदार/गहाणदार/हमीदार असमर्थ ठरल्याने, यादारे कर्जदार/गहाणदार/हमीदार

आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन केलेल्या मिळकतीचा प्रत्यक्ष कब्जा त्यांना सदर ॲक्टच्या कलम १३(४) सहवाचता सदर नियमावलीच्या नियम ८ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून ह्या २१ जुलै, २०२२ रोजीस घेतला आणि निम्नस्वाक्षरीकारांना सुपुर्द केला. तारण मतेच्या भरण्याकरीता उपलब्ध वेळेच्या संदर्भामध्ये ॲक्टच्या कलम (१३) च्या उप-कलम (८) च्य तस्तुर्दींकडे कर्जदारांचे लक्ष वेधुन घेतले जात आहे.

विशेषतः कर्जदार/गहाणदार/हमीदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की, उक्त मिळकतीशी व्यवहार करू नये व सदर मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार हा **युनियन बँक ऑफ इंडिया, डोंबिवली** (पश्चिम) शाखा (ईसीबी) च्या रक्षम रु. १५,४२,५८७.२१/- (रूपये पंधरा लाख बेचाळीस हजार पाचशे सत्त्वाऐंशी आणि एकवीस पैसे मात्र) च्या भाराअधीन राहील तारण मत्तेचे वर्णनः

फ्लॅट क्र. ७०२, ७वा मजला, लॅव्हेन्डर इमारत क्र १४, टाईप ए-२, अंबिका रेसिडेन्सी, रेजन्सी इस्टेट, जोंधळे इंजिनिअरिंग कॉलेजजवळ, कल्याण शिळ रोड, डोंबिवली पूर्व ४२१२०१

दिनांक: २१.०७.२०२२ प्राधिकृत अधिकारी, युनियन बँक ऑफ इंडिया ठिकाण: डोंबिवली पश्चिम



ज्याअर्थी.

बँक ऑफ इंडिया, सांताक्रुझ शाखा, सांताकुझ पश्चिम, मुंबई, महाराष्ट्र ४०००५४. र्डमेल आयडी:

कब्जा सूचना

(सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८(१) अंतर्गत)

निम्नस्वाक्षरीकार बँक ऑफ इंडिया, सांताक्रझ शाखा, मुंबई चे प्राधिकृत अधिकारी या नात्यान सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रवशन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (ॲक्ट क्र. ५४ सन २००२) आणि कलम १३(१२) सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट रूल्स. २००२ सहवाचता नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक ०५/०४/२०२१ रोजं मागणी सचना जारी करून कर्जदार आणि गहाणदार मे. फडकोर इंडिया प्रा. लि. यांस सचनेतील नमद रक्रम म्हणजेच रु. १,५५,५२,७५१.०६/- (रुपये एक कोटी पंचावन्न लाख बावन्न हजार सातर **एकावन्न आणि सहा पैसे मात्र)** दि. ०५/०४/२०२१ रोजीस च्यासह ०५/०४/२०२१ पासून पुढील व्याज आणि अनुषंगिक प्रभाराची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास मांगितले होते.

रकमेची परतफेड करण्यास कर्जदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार/हमीदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा कब्ज . त्यांना/तिला प्रदान करण्यात आलेल्या शकींचा वापर करून सदर ॲक्टच्या कलम १३(४) सहवाचत सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये १९ जुलै, २०२२ रोजी घेतला आहे. विशेषत: कर्जदार/हमीदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीर्श कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा बँक ऑफ इंडिया, सांताक्रुझ शाखा, मुंबई यांस रु. १,५५,५२,७५१.०६/- (रुपये एक कोटी पंचावन्न लाख बावन्न हजार सातशे एकावन्न आणि सहा पैसे मात्र) दि. ०५/०४/२०२१ रोजीस च्यासह ०५/०४/२०२१ पासून बँकेद्वारे उपर्जित पुढील व्याज आणि अनुषंगिक प्रभाराच्या भाराअधीन राहील. तारण मत्तेच्या भरण्याकरीता उपलब्ध वेळेच्या संदर्भामध्ये ॲक्टच्या कलम १३ च्या उप-कलम (८) च्य तरतुदींकडे कर्जदारांचे लक्ष वेधुन घेतले जात आहे

स्थावर मिळकतीचे वर्णन

फ्लंट क्र. बी/१०५, १ला मजला, बी-विंग, लह्नभाई जवळ, आरडी क्र. २, दादाभाई क्रॉस रोड क्र ३, सरदार पटेल गार्डन जवळ, विलेपार्ले (पश्चिम), मुंबई-४०००५८ चे ईक्युएम सिमाबद्ध

उत्तरेद्वारे: रोड/विस्टेरिया बिल्डिंग, दक्षिणेद्वारे: मोकळे क्षेत्र, पश्चिमेद्वारे: झोपडपट्टी क्षेत्र.

दुकान क्र. १ए आणि १बी, अप्पर बेसमेंट मजला, धीरज, हेरिटेज, दौलत नगर, सांताक्रुझ (पश्चिम) मुंबई-४०००५४ चे ईक्यएम.

उत्तरेद्वारे: विकास सेंटर, दक्षिणेद्वारे: अंतर्गत रोड,

पूर्वेद्वारे: एस.व्ही. रोड, पश्चिमेद्वारे: सांताक्रझ डेपो.

सही/ प्राधिकृत अधिकार ठिकाण : मुंबई बँक ऑफ इंडिया सांताक्रझ पश्चिम शाख दिनांक : १९.०७.२०२२

स्काय गोल्ड लिमिटेड

सीआयएन: एल३६९११एमएच२००८पीएलसी१८१९८९ नों. कार्यालय: गाळा क्र. १०१, १०२, १०३, १ ला मजला, राजा इंड. इस्टेट, सर्वोदयनगर, जैन मंदीर रोड, मुलंड (पश्चिम), मुंबई, महाराष्ट्र-४०००८० ई-मेल: skygoldltdmumbai@gmail.com वेबसाईट: www.skygold.in

याद्वारे सूचना देण्यात येते की, कंपनी अधिनियम, २०१३ च्या प्रयोज्य तस्तुदी, त्या अंतर्गत बनवलेले नियम आणि सिक्यरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वावरमेंटस) रेग्यलेशन्स. २०१५ (''लिस्टींग रेग्युलेशन्स'') चे रेग्युलेशन ४४ सहबाचता निगम व्यवहार मंत्रालयाने जारी केलेली ८ एप्रिल, २०२० दिनांकित जनरल सर्क्युलर क्र. १४/२०२०, १३ एप्रिल, २०२० दिनांकित जनरल सर्क्युलर क्र. १७/२०२०, १५ जून, २०२० दिनांकित जनाल सर्क्युलर क्र. २२/२०२०, २८ सप्टेंबर, २०२० दिनांकित जनरल सर्क्युलर क्र. ३३/२०२०, ३१ डिसेंबर, २०२० दिनांकित जनरल सर्क्युलर क्र. ३१/२०२०, १३ जानेवारी, २०२१ दिनांकित जनरल सर्क्युलर क्र. ०२/२०२१, २३ जून, २०२१ दिनांकित जगरल सबर्युलर क्र. १०/२०२१, ८ डिसेंबर, २०२१ दिनांकित जगरल सबर्युलर क्र. २०/२०२१ आणि ०५ मे, २०२२ दिनांकित जगरल सबर्युलर क्र. ०३/२०२२ (''एमसीए सबर्युलर्स'') आणि वेळोवेळी सुधारित अन्य प्रयोज्य कायदे व विनियम (वेळोवेळी प्रचलित असलेल्या त्यांच्या कोणत्याही वैधानिक दुरुस्त्या

माध्यमातून स्काय गोल्ड लिमिटेड (कंपनी) च्या सभासदांची मंजुरी हवी आहे. माध्यमातृत स्काव गाल्ड (लामट) (कपना) च्या समासदावा मजुरा हवा आह. उपरोह्नेखित तरतुर्दी आणिएमसीए सर्क्व्संस्या अनुपालनांत, स्पष्टीकरणात्मक निवेदनासह टपाल मतदान सुचनेच्या ('सूचना') इलेक्ट्रिनिक प्रती भगळवार, २६ जुलै, २०२२ रोजी त्या समासदाना पाठवल्या जातील ज्यांची नावे बुक्रवार, २२ जुलै, २०२२ ('कट-ऑफ डेट') रोजी कामाची वेळ संपतांना कंपनी/डिपॉझिटरीजकडून ठेवण्यात येणाऱ्या सभासदांच्या नॉटवहीत/लाभार्थी मालकांच्या सूचीमध्ये असतील आणि ज्यांचे ई-मेल आयडीज कंपनी/डिपॉझिटरीजकडे नोंदवले असतील. वरील सर्क्युलर्सनुसार, सभासद फक्त ई-व्होटींग प्रक्रियेमार्फत मत देऊ

किंवा पुनर्अधिनियमितींसह), यास अनुसरून फक्त ई-व्होटींग प्रक्रिये ('ई-व्होटींग') मार्फत टपाल मतदानाच्या

पढ़े. उपरोक्त सर्क्यलर्सच्या अनुषंगाने. टपाल मतदान सचना, फॉर्म्स आणि आगाऊ टपाल खर्च प्रदान केलेल्या व्यावसायिक उत्तराच्या पाकिटाच्या प्रत्यक्ष प्रती पाठवण्याची आवश्यकता उरलेली नाही. ई-व्होटींगचा कालावधी बुधवार, २७ जुलै, २०२२ रोजी (स. ९.०० वा. भाप्रवे) सुरू होईल आणि गुरुवार, २५

ऑगस्ट, २०२२ रोजी (सं. ५.०० वा. भाप्रवे) संपेल. उपरोक्त कालावधीत सभासद इलेक्ट्रॉनिक पध्दतीने त्यांचे मत देऊ

गुरुवार, २५ ऑगस्ट, २०२२ रोजी सं. ५.०० वा. भाग्नवे ई-व्होटींग मॉड्युल निष्क्रिय केले जाईल आणि त्यानंतर ई-व्होटींगची अनुमती नसेल. हचा कालावधीत एकतर प्रत्यक्ष स्वरूपात किंवा डिमटेरिअलाईच्ड स्वरूपात शेअर्स धारण

सूचना कंपनीची वेबसाईट https:/www.skygold.in/ वर, स्टॉक एक्सचेंज म्हणजेच बीएसई लिमिटेडची वेबसाईट www.bseindia.com वर आणि लिंक इनटाईम इंडिया प्रा.लि.ची वेबसाईट https://linkintime.co.in वर उ

ई-मेल ॲड्रेसेस नोंदवण्याची/अद्ययावत करण्याची पध्दतः

• • अप सभासदांनी कंपनी किंवा त्यांच्या डिपॉझिटरी पार्टीसिपंटकडे त्यांचे ई-मेल ॲड्रेस नोंदवले नसतील त्यांनी कृपया त्यांचे ई-मेल ॲड्रेस पुढील पष्टतीने नोंदवावेत.

 प्रत्यक्ष भागधारकांसाठी खालील दस्तावेजांची स्कॅन्ड प्रत येथे ई-मेलने पाठवा: skygold.ipo@linkintime.co

करणारे कंपनीचे सभासद ई-व्होटींगने त्यांचे मत देऊ शकतील.

. तुमचे नाव: फोलीओ क्रमांक आणि संपूर्ण पत्ता नमूद केलेले एक सही केलेले विनती पत्र. सी. कंपनीकडे नोंदवलेल्या सभासदांच्या पत्याच्या पुष्टचर्थ कोणत्याही दस्तावेजाची (जसे आधार कार्ड, ड्रायर्व्हींग

लायसन्स, इलेक्शन आयडेन्टिटी कार्ड, पासपोर्ट) स्व. साक्षांकित स्कॅन्ड प्रत. • इलेक्टॉनिक भागधारकांसाठी

इलेक्ट्रॉनिक स्वरूपात शेअर्स धारण करणाऱ्या भागधारकांनी सुध्दा कृपया जेथे त्यांचे संबंधित डिमटेरिअलाईण्ड खाते आहे त्या डिपॉझिटरी पार्टीसिपंटकडे त्यांचे ईमेल अंड्रेस, परमनंट अकाऊंट नंबर (पॅन) आणि बैंक खाते तपत्रील

नोंदवावेत/अद्यवावत करावेत. ई-व्होटींग सिस्टीम आणि ई-व्होटींग प्रक्रियेचे तपशील टपाल मतदानाच्या सुचनेत विनिर्दीष्ट केले आहेत. जे समासद प्रत्यक्ष स्वरूपात शेअर्स धारण करतात किंवा ज्यांनी त्यांचे ई-मेल आयडी नौंदवलेले नाहीत ते टपाल मतदान सूचनेत

वर्णन केले जाणाऱ्या प्रक्रिवेनुसार ई-व्होटींग सिस्टीमचे तपत्रील पाहन ई-व्होटींग सिस्टीमवर मत देऊ शकतात. ही वर्तमानपत्रातील माहीती कंपनीची वेबसाईट www.skygold.in वर आणि बीएसई लिमिटेडची वेबसाईट www.bseindia.com वर सुध्दा उपलब्ध होईल.

पूर्ण वेळ संचालक

ठिकाण: मुंबई दिनांक: २३/०७/२०२२

The spirit of Mumbai is now 93 years old!

FREE PRESS JOURNAL

www.freepressiournal.in

यूनियन बैंक 🕼 Union Bank

Andhra Corporation

डोंबिवली (पश्चिम) शाखा औदुंबर अपार्टमेंट्स, एन एस एस रोड, बिष्णूनगर, डोंबिवली(पश्चिम), ४२१२०२

कब्जा सूचना [नियम-८(१)] (स्थावर मिळकतीकरिता)

त्याअर्थी निम्नस्वाक्षरीकर्ता, **युनियन बँक ऑफ इंडिया, डोंबिवली पश्चिम (ईसीबी) शाखा** चे प्राधिकृ अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंट्रोस्ट (सेकंड) ॲक्ट. २००२ अन्वये आणि कला १३(२) सहवाचना सिक्यरिटी इंट्रोस्ट (एन्फोर्सीट) हत्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक २७.**१२.२०२१** रोजी एक मागणी सूचन जारी करून कर्जदार **मे. शिवा ट्रेडिंग–प्रोपराईटर–श्री. रुपेश अशोक होनेराव** यांना सदर सूचनेत नमूद रक्षम रु २,२६,२२७.३७/- (रूपये दोन लाख सव्वीस हजार दोनशे सत्तावीस आणि सदतीस पैसे मात्र) आणि त्यावरील व्याजाची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते.

सदर रकमेची परतफेड करण्यात कर्जेदार/गहाणदार/हमीदार असमर्थ ठरल्याने, याद्वारे कर्जदार/गहाणदार/हमीदा भाणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन केलेल्या मिळकतीच ात्यक्ष कब्जा त्यांना सदर ॲक्टच्या कलम १३(४) सहवाचता सदर नियमावलीच्या नियम ८ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून ह्या **२१ जुलै, २०२२** रोजीस घेतला आणि निम्नस्वाक्षरीकारांना सुपुर्द केला. तारण मत्तेच्या भरण्याकरीता उपलब्ध वेळेच्या संदर्भामध्ये ॲक्टच्या कलम (१३) च्या उप-कलम (८) च्य

तरतुदींकडे कर्जदारांचे लक्ष वेधुन घेतले जात आहे. वेशेषत: कर्जदार/गहाणदार/हमीदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की, उक्त मिळकतीश त्र्यवहार करू नये व सदर मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार हा **युनियन बँक ऑफ इंडिया, डोंबिवली** (पश्चिम) शाखा (ईसीबी) च्या रक्षम रु. २,२६,२२७.३७/- (रूपये दोन लाख सट्वीस हजार दोनशे सत्ता<mark>वीस आणि सदतीस पैसे मात्र)</mark> च्या भाराअधीन राहील

तारण मत्तेचे वर्णनः जोंधळे इंजिनिअरिंग कॉलेजजवळ, कल्याण शिळ रोड, डोंबिवली पूर्व ४२१२०१

विनांक : २१.०७.२०२२ प्राधिकत अधिकारी, यनियन बँक ऑफ इंडिया ठिकाण: डोंबिवली पश्चिम

TATA

टाटा कॅपिटल हाऊसिंग फायनान्स<u>लि.</u> सीआयएनः यु६७१९०एमएच२००८पीएलसी१८७५५२ **संपर्क क्र. (०२२) ६१८२७४१४**

सरफैसी ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अन्वये मागणी सूचना

सेक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (''ॲक्ट'') सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ (''रूल्स'') . **च्या नियम ३ अन्यये** ज्याअर्थी निम्नस्वाक्षरीकारांनी टाटा कॅपिटल हाऊर्सिंग फायनान्स लिमिटेड (टीसीएचएफएल) वे प्राधिकृत अधिकारी म्हणून कलम १३ (२) सहवाचता नियमावलीचा नियम ३ अन्यवे प्रदान केलेल्या अधिकाराच वापर करून खालील दिलेल्या तपशिलानुसार संबंधित मागणी सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसात संबंधित मागर्ण सूचनेत नमुद केलेली खकम चुकती करण्यासाठी येथील खालील सूचीबद्ध कर्जदार/सहकर्जदार/हमीदार (सर्व वैयन्तिक किंवा एकप्रित यांचा ''कर्जदार'' असा उहुंख)/कायदेशीर वास/कायदेशीर प्रतिनिधी यांना बोलविण्यासाठी ॲक्टच्या कलम १३ (२) अन्वयं खालील तारखेत तपशिलवार मागणी सूचना अगोदरच जारी केली होती. सदर सूचनेची प्रत रजिस्टर्ड पोस्ट ए.डी. द्वारे बजावण्यात आली होती आणि ती निम्नस्वाक्षरीकारांकडे उपलब्ध आहे. आणि सदर कर्जदार /कायदेशीर वारम /कायदेशीर प्रतिनिधी यांची दच्छा असल्यास सर्वसाधारण कामकाजाच्य वेळेत कोणत्याही कामकाजाच्या दिवशी निम्नस्वाक्षरीकारांकडून संबंधित प्रत प्राप्त करू शकतात.

वरील संदर्भात सदर कर्जदारांदारे निष्पादित काहि असल्यास अन्य दस्तावेज/लिखित आणि कर्ज करार सहवाचत वसुली आणि/किंवा प्रदानाच्या तारखेपर्यंत खालील रकाना मधील खालील नमुद तारखेपासून खालील तपशिलानुसार मुढील व्याजासह एकत्रित त्यांच्या संबंधित नावासमोर नमुद केलेली रक्कम संबंधित सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसात टीसीएचएफएल ला चकती करण्यासाठी सदर कर्जदार/कायदेशीर वारस/कायदेशीर प्रतिनिधी यांना यादारे पुन्हा एकदा सूचना देण्यात येत आहे. कर्जाच्या थकीत परताव्याकरिता खालील तारण मत्ता या संबंधित सदर कर्जादारांद्वारे टीसीएचएफएल कडे गहाण ठेवल्या आहेत.

कर्ज खाते क्र.	कर्जदार/कायदेशीर वारस/ कायदेशीर प्रतिनिधी/ कर्जदार, सह–कर्जदारांचे नाव	खालील तारखेस एकूण थकबाकी देव (रु.)	मागणी सूचनेची तारीख आणि एनपीए तारीख
१०१३८२९९	१. पूजा अशोक गुप्ता,	रु. ४०५६८२/-	१२.०७.२०२२ आणि
	२. श्रीम. मीना अशोक गुप्ता	१२.०७.२०२२ रोजीस	०७.०६.२०२२

तारण मत्ता/स्थावर मिळकती/गद्राण मिळकतींचे वर्णन: गाव खाड्याचापाडा, तालका कर्जत, जिल्हा रायगड, महाराष्ट्र ४१०२०१ येथे स्थित असलेले आणि वसलेले एक्झर्बिया वांगणी, इमारत क्र. डी-२ नावे ज्ञात इमारतीमध्ये ६ व्या मजल्यावर रहिवासीत फ्लॅट धारक फ्लॅट क्र. ६२१, मोजमापित १३.३८ चौ.मीटर्स (१४४ चौ.फू. शी संलंग) चटई टीसीएचएचएल०२९६०००१० १. श्रीम. अनिता देवराव मोरे ह. ९८९१८३/- १२.०७.२०२२ आणि २. श्री. देवराव अर्जुन मोरे १२.०७.२०२२ रोजीस

तारण मत्ता/स्थावर मिळकती/गहाण मिळकतींचे वर्णन: टिटवाळा, तालूका कल्याण, जि. ठाणे, महाराष्ट्र ४२१६०५ येथे स्थित द्वारकानाथ हाईट्स नावे ज्ञात इमारतीमध्ये तळमजल्यावर रहिवासीत फ्लॅट धारक क्र. ००१, मोजमापित ४५० चौ.फू. (४१.८२ चौ.मीटर्स).

१. श्री. आसिफ एच जवेरी टीसीएचएचएल ०६२७०००१० क. ११२८७०००/-२. श्रीम. तस्नीम आसिफ़ जबेरी १२.०७.२०२२ रोजीस तारण मत्ता/स्थावर मिळकती/गहाण मिळकतींचे वर्णनः गाव ओशिवरा, तालुका अंधेरी, क्रॉस रोड क्र. ३,

लोखंडवाला कॉम्प्लेक्स अंधेरी पश्चिम, मुंबई ४०० ०५३ येथे स्थित सारंगा टॉवर को–ऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायर								
लिमिटेड मध्ये ५ व्या मजल्यावर रहिवासीत फ्लॅट क्र. ५५, मोजमापित ५०३ चौ.फू. बिल्ट अप क्षेत्र म्हणजेच ४६.७								
चौ.मीटर्स चे सर्व ते भाग आणि विभाग.								
टीसीएचएचएल०२९६०००१०	१. श्री. दीपक पांडुरंग साळुंके,	क्र. ११३१९९७/-	१२.०७.२०२२२					
००७४२९५ आणि	२. श्रीम. दानवंती दीपक	१२.०७.२०२२ रोजीस	आणि					
टीसीएचएचएफ०२९६०००१०	साळुंके		०७.०६.२०२२					
	लिमिटेड मध्ये ५ व्या मजल्यावर ची.मीटर्स चे सर्व ते भाग आणि रि टीसीएचएचएल०२९६०००१०	लिमिटेड मध्ये ५ व्या मजल्यावर रहिवासीत फ्लॅट क्र. ५५, मोजमां चौ.मीटर्स चे सर्व ते भाग आणि विभाग. टीसीएचएचएल०२९६०००१० ००७४२९५ आणि १. श्री. दीपक पांडुरंग साळुंके, २. श्रीम. दानवंती दीपक	लिमिटेड मध्ये ५ व्या मजल्यावर रहिवासीत फ्लॅट क्र. ५५, मोजमापित ५०३ ची.फू. बिल्ट अ ची.मीटर्स चे सर्व ते भाग आणि विभाग. टीसीएचएचएल०२९६०००१० १. श्री. दीपक पांडुरंग साळुकं, ठ. ११३१९९७/- ००७४२९५ आणि २. श्रीम. दानवंती दीपक १२.०७.२०२२ रोजीस					

नारण मत्ता/स्थावर मिळकती/गहाण मिळकतींचे वर्णनः गाव धसाई, तालका शहापर, जिल्हा ठाणे येथे स्थित असलेले आणि वसलेले जमीन धारक सर्व्हे क्र. १६६/१/१, १६६/१/२, १६६/२, १६७/१, १६७/२, १६९/२ १७०, १७२/१, १७२/२/१ (भाग), १७२/२/२ (भाग), १७२/२/३, १७२/२/४, १७२/२/५, १७२/२/६ १७२/२/७, १७२/२/८, १७३/१/१, १७३/१/२, १७८/१५, आणि १७९/५ वर बांघलेले कर्म रेसिडन्सी नावे जात प्रोजेक्ट, सेक्टर १ मध्ये सम्राट नावे इमारतमध्ये इमारत क्र. १०, ए विंग २ ऱ्या मजल्यावर रहिवासीत फ्लॅट परिसर क्र. २०२. मोजमापित अंटाजे ६६० ७ चौ फ. चटर्रचे कर्त ने धार आणि कि

र, माजनापरा जदाज ६६४.७ चा.कू. चट्स्च संच रा माग जागि विमाग.									
९४५७७०७ आणि	१. श्री. जहीर जब्बार बुखारी	रु. ३३१८३३७ आणि	१५.०७.२०२२						
९४७०२६२ आणि	२. श्रीम. नझमा जहीर बुखारी	रु. ३३५९५७१ आणि	आणि						
9860784		रु. १९३१९१४	०८.१२.२०२१						
		१५.०५.२०२२ रोजीस							

तरण मत्ता/स्थावर मिळकती/गहाण मिळकतींचे वर्णन: गाव साईट कळंबोली, तालूका पनवेल, जि. रायग १२.५% (याआधी गावठान एक्स्पान्शन स्किम) समाविष्ट मोजमपित ४९६२.०० चौ.मीटर्स किंवा तत्सम मध्ये सेक्टर क्र. १६ई मध्ये प्लॉट क्र. ९ वर बांधलेले वालेन्सिआ नावे ज्ञात प्रोजेक्टमध्ये विंग ए मध्ये ४ थ्या मजल्यावर फ्लॅट क्र. ४०४, मोजमापित ५१.६५ चौ.मीटर्स (चर्टई क्षेत्र) आणि सीमाबद्धः उत्तरेला किंवा त्यादिशेने: नोडल क्षेत्र प्लॉट क्र. ११, १ आणि १३, दक्षिणेला किंवा त्यादिशेने: प्रोप्रा. ९मीटर्स मोठा रस्ता, पूर्वेला किंवा त्यादिशेने: प्लॉटक्र. ९ए, पश्चिमेला किंव त्यादिशेने: प्रोप्रा. २० मीटर्स मोठा रस्ता

परिशिष्ट बी: कळंबोली, जिल्हा रायगड, तालूका पनवेल, नवी मुंबई येथे स्थित अमरांते नावे ज्ञात इमारतीमध इमारत/टॉबर क्र. ४ मध्ये ७ व्या मजल्यावर फ्लॅट क्र. ७०४. चटई क्षेत्र मोजमापित ३५३ चौ.फ

इनारत/ टानर अतः व नान्य ७ न्या	1964196 1616 81. 000, 462 4	त्र नाजनात्रत १५१ चारपूर	
९८८३३०५	१. श्री. संदेशमोहन वारंग	ह. १७,७४,६२१/-	०४.०७.२०२२
	२. सौ. साक्षी संदेश वारंग	०४.०७.२०२२ रोजीस	व ०७,११,२०२१
	'गहाण मिळकर्तीचे वर्णन: मानवेत		
	m dammed many many dammed in		

क्र. १८०-१९०,(भाग), १९४-२००(भाग), २१४-२१७ (भाग), ३३८, ए/२ आणि इतर वर बांधलेले शुभम ए-को ऑप हाऊ सोसा लिमिटेड च्या शुभम एनक्लेव्ह नावे इमारतीमध्ये ए विंग ३ रा मजल्यावर फ्लॅट क्र. ३०४, मोजमापित क्षेत्र ३७० चौ.फू. बिल्ट अप क्षेत्र म्हणजेच ३४.३८ चौ.मीटर्स सुपर बिल्ट अप क्षेत्रचे सर्व ते भाग आणि विभाग

ै वसली आणि/किंवा प्रदानाच्या तारखेपर्यंत उपार्जित अनुषंगिक खर्च, परिव्याय, खर्च इ. आणि संबंधित मागर्ण सूचर्नामध्ये अधिक विशेषतः वर्णिलेल्या दराने पुढील व्याज, अतिरिक्त व्याज. सदर कर्जदारांनी वरील नुसार तीएचएफएल ला प्रदान करण्यात कसूर केल्यास टीसीएचएफएल खर्च आणि परिणाम अशा सर्वस्वी सदर कर्जदार/कायदेशीर वारस/कायदेशीर प्रतिनिधींच्या जोखमीवर सदर ॲक्टच्या कलम १३(४) आणि प्रयोज्य कलमान्वये वरील तारण मत्ता/स्थावर मिळकर्तींच्या विरोधात कार्यवाही करेल. सदर कर्जदार/कायदेशीर वारस/कायदेशीर प्रतिनिधी यांना टीसीएचएफएल च्या लेखी पूर्व सहमतीशिवाय विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य मागीने वरील सदर तारण मत्ता/स्थावर मिळकती हस्तांतर करण्यापासून प्रतिबंध करण्यात येत आहे. कोणाही व्यवतीने ऑक्ट आणि त्या अंतर्गत तस्तुदींचे उल्लंघन केल्यास किंवा उल्लंघन करण्याचा प्रयत्न केल्यास ते ॲक्ट अंतर्गत दिल्यानुसार कारावास किंवा दंडास पात्र राहतील.

रांक : २३.०७.२०२२ रेकाणः मुंबई

११९४७७०

सही/ – प्राधिकृत अधिकार टाटा कॅपिटल हाऊसिंग फायनान्स लिमिटेड करित

ADITYA BIRLA

आदित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्स लिमिटेड नोंदणीकत कार्यालय : इंडियन रेयॉन कंपाउंड, वेरावळ, गजरात -३६२२६६ . शाखा कार्यालय: जी कॉर्पोरेशन टेक पार्क, कासारवडवली,

घोडबंदर रोड, ठाणे - ४००६०७ (एमएच)

परिशिष्ट IV (सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ च्या नियम ८(१) पहा)

कञ्जा सूचना (स्थावर मिळकतीकरीता) ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकारांनी **आदित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्स लिमिटेड** चे प्राधिकृत अधिकारी म्हणून सिक्युरिटायझेशन ऑण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ऑण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ऑक्ट, २००२

अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून सदर सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसात खाली नमुद केलेली थकबाकी चुकती करण्यासाठी कर्जदारांना बोलविण्यासाठी मागणी सूचना जारी केली होती. कर्जदारांनी रक्कम चुकती करण्यास कसूर केली आहे म्हणून विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना याद्वारे देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी ॲक्टच्या कलम १३(४) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये त्याला/तिला प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून नमुद केलेल्या मिळकतीचा **सांकेतिक कब्जा** घेतला आहे.

(५४ सन २००२) अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या नियम ३

विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे सावधान करण्यात येते की, त्यांनी नमुद केलेल्या मिळकतीसह व्यवहार करू नये आणि मिळकतीसह केलेला कोणताही व्यवहार हा खालील नमुद रक्कम आणि व्याजाकरिता **आदित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्स लिमिटेड** च्या प्रभाराच्या अधीन राहील. तारण मत्तेच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्ट च्या कलम १३च्या उप-कलम ८ अन्वये कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे.

१. कर्जदाराचे नाव: रंजित श्रीधर साळगावकर, वृंदा रंजित साळगावकर

थकबाकी: रु. ११,६६,६०८.८५/ –(रुपये अकरा लाख सहासष्ट हजार सहाशे आठ आणि पंच्याऐंशी पैसे मात्र) मागणी सूचना दिनांक: १८-०४-२०२२ कब्जाची तारीख : २१-०७-२०२२

स्थावर मिळकतीचे वर्णन

उसर्ली खुर्द, तालुका पनवेल आणि ।) सर्व्हे क्र. १५०, हिस्सा क्र. १ (१) (॥) सर्व्हे क्र. १५०, हिस्सा क्र. १(२) आणि (॥) सर्व्हें क्र. १५०, हिस्सा क्र. १(३) जिल्हा रायगड धारक वर बांधकामित बिल्डिंग एच विंग एच२ दीप सिटी च्या २ऱ्या मजल्यावरील स्थित फ्लॅट क्र. २०२, मोजमापित २३.२३ चौ.मीटर्स चे सर्व ते भाग आणि विभाग आणि सिमाबद्ध**ः पूर्वः** लॉबी, दक्षिणः जीना, पश्चिमः लिफ्ट, उत्तरः फ्लॅट क्र. २०३.

२. कर्जदाराचे नाव: सर्वेश राजाराम प्रजापती, स्नेहा गोविंद हडकर थकबाकी: रु. ३३,२०,५७५.१७/-(रुपये तेहत्तीस लाख वीस हजार पाचशे पंच्याहत्तर आणि सतरा पैसे मात्र)

मागणी सूचना दिनांक: १८-०४-२०२२ कब्जाची तारीख : २१-०७-२०२२ स्थावर मिळकतीचे वर्णन

गाव विचुंबे, तालुका पनवेल आणि जिल्हा रायगड येथे वसलेल्या आणि स्थित सर्व्हे क्र. १४६/१ धारक वरील वसलेल्या. असलेल्या शिव रेसिडेन्सी अशा ज्ञात बिल्डिंगीमधील बिल्डिंग एच च्या ३ऱ्या मजल्यावरील फ्लॅट क्र. ३०३, मोजमापित ३७.७४ चौ.मीटर्स चर्ट्ड क्षेत्राचे सर्व ते भाग आणि विभाग आणि सिमाबद्धः पूर्वः अंतर्गत रोड, पश्चिमः एफ विंग, उत्तरः जी विंग, दक्षिणः

प्राधिकृत अधिकारी

आदित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्स लिमिटेड ठिकाण : मुंबई

जाहीर नोटीस या नोटीसीद्<mark>र</mark>ारे सर्व जनतेस कळविण्यात येते की, तालुका वसई, जिल पालघर येथील खाली वर्णन केलेली बिनशेती जमीन मिळकत जीचे क्षेत्र आर आकारणी

1141	4.	4.	911111	(4. 40)
कसराळी	36	2	९१ - 00 - 00	₹७३0 . 00
दहीसर	१३३	१	२५ .७0 .00	৩৩१ - 00
दहीसर	१३३	7	१९ - ५० - 00	५८५.00
दहीसर	१३३	3	88.20.00	6388.00
दहीसर	१३५	2	१९ - 00 - 00	५७0.00
खाडी (५५२४०५)	800	8	१६२ . ९० . ००	8220.00
खार्डी (५५२४०५)	१0६	१	१२ . ०० . ००	३६० . ००
खार्डी (५५२४ ० ५)	१0६	ч	₹.00.00	₹0.00

ही जमीन मिळकत माझे अशिल श्री . प्रशांत अरविंद कारूळकर, हयांच गालकीची व कब्जेवहीवाटीची आहे . सदर वर वर्णन केलेल्या जमी-मिळकतीची मालकी निर्वेध (टायटल क्लियर) असणेबाबत माझे अशिलांतर्पे सदरची जाहीर नोटीस प्रसिद्ध करीत आहेत . तसेच सदर जमीन मिळकतीचे डेव्हलपमेंटची परवानगी घेणेची आहे .

तरी सदरबाबत कोणासही काहीएक हरकत, वाद, दावा असल्यास व सद मेळकतीवर कोणीही इसमाचा हक्क अधिकार किंवा हितसंबंध असेल व सदर मिळकती संदर्भात कोणाही व्यक्तीचा वा संस्थेचा कुठल्याही प्रकारचा हक्क, अधिकार, वहीवाट, बक्षीस, कब्जा, बोजा किंवाहितसंबंध असल्यार सदरहु नोटीस प्रसिद्ध झाल्यापासुन १४ दिवसांचे आत सर्व लेखी पुराव्यानिशी खालील पत्यावर कळवावे, अन्यथा कोणाचाही काहीही हक्क, हेतसंबंध नाही व असल्यास तो आपण सोडला आहे असे समजुन व्यवहार पुर्ण केला जाईल याची नोंद घ्यावी 🕡

ॲड • माधुरी अशोक पाटील_। वकील, उच्च न्यायालय, मुंबई .

ऑफीस ः ३०२, प्रिता को-ऑपरेटीव्ह हौसिंग सोसायटी, बॅक ऑफ बडोदासमोर, मनवेलपाडा रोड, विरार (पुर्व), तालुका ៖ वसई, जिल्हा ३ ठाणे, पिन ३ ४०१ ३०३ .

देनांक ३ २३/०७/२०२२

यूनियन बैंक 🕖 Union Bank

क्षेत्रिय कार्यालय. मुंबई ठाणे: धनलक्ष्मी इंडस्ट्रीअल इस्टेट, गोकुळ नगर, नवनीत मोटर्सजवळ, ठाणे (प) ४००६०१. • दुर: ०२२-२१७२११४५(डी)/१७४६/३७४१ फॅक्स: ०२२-२१७२१६११

कञ्जा सूचना [नियम-८(१)] (स्थावर मिळकतीकरिता)

ज्याअर्थी निम्नस्वाक्षरीकर्ता**, यनियन बँक ऑफ इंडिया, भिवंडी शाखा** चे प्राधिकत अधिकारी या नात्या सक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट (सेकंड) ॲक्ट, २००२ अन्वये आणि कलम १३(२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये ग्राम अधिकारांचा वापर करून दिनांक ३०.०९.२०२१ रोजी एक मागणी सूचना जारी करून कर्जदार मे. हरि ओम बीइस-प्रोपराईटर-श्री. संजीव शुभाकांत झा आणि साधना झा यांना सदर सूचनेत नमूद रकम रु ३१,७३,८२४.३५/- (रूपये एकतीस लाख त्र्याहत्तर हजार आठशे चोवीस आणि पस्तीस पैसे मात्र) आणि त्यावरील व्याजाची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते. सदर रकमेची परतफेड करण्यात कर्जेदार/गहाणदार/हमीदार असमर्थं ठरल्याने, याद्वारे कर्जदार/गहाणदार/हमीदार आणि सर्वसामान्य जनतेला सचना देण्यात येते की. निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन केलेल्या मिळकतीचा प्रत्यक्ष

कब्जा त्यांना सदर ॲक्टच्या कलम १३(४) सहवाचता सदर नियमावलीच्या नियम ८ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून ह्या २१ जुलै, २०२२ रोजीस घेतला आणि निम्नस्वाक्षरीकारांना सुपुर्द केला. तारण मत्तेच्या भरण्याकरीता उपलब्ध वेळेच्या संदर्भामध्ये ॲक्टच्या कलम (१३) च्या उप-कलम (८) च्य

तरतुर्दीकडे कर्जदारांचे लक्ष वेधुन घेतले जात आहे. विशेषतः कर्जदार/गहाणदार/हमीदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की, उक्त मिळकतीर्श

व्यवहार करू नये व सदर मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार हा **युनियन बँक ऑफ इंडिया,** च्या रक्कम रु.३१,७३,८२४.३५/ - (रूपये एकतीस लाख त्र्याहत्तर हजार आठशे चोवीस आणि पस्तीस पैसे मात्र) च्या

तारण मत्तेचे वर्णनः

) स्टॉक आणि बुक डेब्ट्सचे जंगमगहाण.) इंडस्ट्रीअल गाळा क्र.४८४/एफ (आता ४८४/१ असा क्रमांक) सह जिमनीवर, गौतम कंपाऊंड, एस क्र. २३/३ (पी), हिस्सा क्र. ३, टेमघर, भिवंडी ४२१३०२

प्राधिकत अधिकारी दिनांक: २१.०७.२०२२ युनियन बँक ऑफ इंडिया

यूनियन बैंक 🕼 Union Bank

डोंबिवली (पश्चिम) शाखा औदंबर अपार्टमेंट्स, एन एस एस रोड, बिष्णूनगर, डोंबिवली(पश्चिम), ४२१२०२. कब्जा सूचना [नियम-८(१)] (स्थावर मिळकतीकरिता)

ज्याअर्थी निम्नस्वाक्षरीकर्ता, **युनियन बँक ऑफ इंडिया, डोंबिवली पश्चिम (ईसीबी) शाखा** चे प्राधिकृ अधिकारी या नात्याने सिक्यरिटायझेशन अँड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस अँड एन्फोर्समेंट ऑप सिक्युरिटी इंटरेस्ट (सेकंड) ॲक्ट, २००२ अन्वये आणि कलम १३(२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट ल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक ३१.०१.२०२१ रोजी एक मागणी सूचन जारी करून कर्जदार मे. जय बलाजी दथ डेअरी-प्रोपराईटर-सी. कांता प्रताप जलारे यांना सदर सचनेत नम्ह रक्षम रु. २,७९,५०१.५१/- (रूपये दोन लाख एकोणऐंशी हजार पाचशे एक आणि एकावन्न पैसे मात्र)

आणि त्यावरील व्याजाची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते. सदर रकमेची परतफेड करण्यात कर्जदार/गहाणदार/हमीदार असमर्थे ठरल्याने. यादारे कर्जदार/गहाणदार/हमीदा आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन केलेल्या मिळकतीचा यक्ष कब्जा त्यांना सदर ॲक्टच्या कलम १३(४) सहवाचता सदर नियमावलीच्या नियम ८ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून ह्या २१ जुलै, २०२२ रोजीस घेतला आणि निम्नस्वाक्षरीकारांना सुपुर्द केला. तारण मत्तेच्या भरण्याकरीता उपलब्ध वेळेच्या संदर्भामध्ये ॲक्टच्या कलम (१३) च्या उप-कलम (८) च्या रतुर्दीकडे कर्जदारांचे लक्ष वेधुन घेतले जात आहे. विशेषत: कर्जदार/गहाणदार/हमीदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की, उक्त मिळकतीर्श

व्यवहार करू नये व सदर मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार हा **युनियन बँक ऑफ इंडिया, डोंबिवली** (पश्चिम) शाखा (ईसीबी) च्या रक्षम रु. २,७९,५०१.५१/- (रूपये दोन लाख एकोणऐंशी हजार पाचशे क आणि एकावन्न पैसे मात्र) च्या भाराअधीन राहील. तारण मत्तेचे वर्णनः

दुकान क्र. ३, तळ मजला, मोजमापीत २३६ चौफु बिल्ट अप क्षेत्र, ओम साई सदन सीएचएसएल, गाव वागाव(ठाकुर्ली), पंडित दीन दयाल क्रॉस रोड, ठाकुरवाडी, डोंबिवली (पश्चिम) ठाणे-४२१२०२

दिनांक : २१.०७.२०२२ ठिकाण: डोंबिवली पश्चिम

प्राधिकृत अधिकार्र युनियन बँक ऑफ इंडिया

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेला याद्वारे कळविण्यात येते की, माझे अशील कच्छ देशीया सारस्वत ब्राह्मण महास्थान ट्रस्ट हे खालील नमूद परिशिष्ट मिळकतीचा विकास/पूनर्विकास करण्यास इच्छक आहेत, जी सध्या कच्छ देशीया सारस्वत ब्राह्मण महास्थान ट्रस्ट द्वारे मालकीची आहे.

जर कोणालाही वरील इच्छुक विकासावर आक्षेप, दावा, हितसंबंध, वाद काही असल्यास त्याने/तिने/त्यांनी निम्नस्वाक्षरीकारांना त्याचे/तिचे/त्यांचे वादाचे तपशील/सिध्द करणारे आक्षेप कागदपत्रीय पुराव्यांसह सदर प्रकाशनापासून १४ दिवसांच्या आत कळविणे, कसूर केल्यास माझे अशील परिशिष्टातील फ्लॅटच्या संदर्भातील त्रयस्थ पक्षकाराचे दावा/आक्षेप/वाद नसल्याचे मानण्यात येईल आणि विक्री विलेख निष्पादन करेल आणि त्यानंतर दावा/आक्षेप स्वीकारले जाणार नाही.

मंबईच्या नोंदणी उनजिल्हा आणि जिल्हा मध्ये मुलुंड, तालुका कुर्ला येथे स्थित जिमनेच्या प्लॉट चे ते सर्व भाग आणि विभाग, आणि मोजमापित अंदाजे ३२१.०१ चौ.मी. किंवा आसपास आणि सीटीएस क्र. ८७५ आणि ८७५/१ ते ८७५/१४, पार्वती कुटीर, नेताजी सुभाष रोड, मुलुंड (पश्चिम) असलेले आणि त्यासह त्यावर उभी बिल्डिंग रचना.

सही / - वकील योगेश राणे

ईमेल आयडी - <u>raneyogesh33@gmail.com</u> फ्लॅट क्र. ७०२, बी विंग, मैत्री भूमी सीएचएसएल, प्लॉट क्र. ४६, सेक्टर-१०,

ত্ৰেন্তা State Bank of India

स्टेट बँक ऑफ इंडिया, ब्रांच-स्टेस्ड ॲसेट मॅनेजमेंट ब्रांच-॥ पत्ता : स्टेट बँक ऑफ इंडिया, एसएएम ॥ ब्रांच, तळ मजला, रहेजा चेंबर्स, फ्री प्रेस जर्नल मार्ग, निरमन पॉइंट, मुंबई- ४०००२१.

जनता आणि विशेषत: येथे खाली ज्यांची नावे आहेत त्या कर्जदार/हमीदार/कॉर्पोरेट हमीदार यांना सूचना याद्वारे ण्यात येते की, बँकेकडुन कर्जदारांनी घेतलेल्या कर्ज/पत सुविधांची वारवार सूचना पाठवुनही परतफेड केलेल गही. पुढे कर्जदार, हमीदार आणि कॉर्पोरेट हमीदार यांना कायद्याच्या रितसर प्रक्रियेचा अवलंब करुन बँकें हेतुपुरस्सर कसूरवार म्हणुन घोषित केले आहे. जनतेला याद्वारे सावधान करण्यात येते की, कर्जदार/हमीदार/कॉर्पोरेट मीदार यांच्यासह केलेला कोणताही व्यवहार हा बँकेला उपलब्ध कायदेशीर उपायांच्या अधीन राहील

	छायााचत्र
कर्जदाराचे नाव: मे. ऑबिंट कॉपॉरेशन प्रा.लि. दि ल्ह्यू, १ ला मजला, १६५, ॲनी बेझंट रोड, वरळी, मुंबई- ४०००१८	
संचालक/हमीदारांचे नाव: श्री. पुजित अगरवाल एमडी ॲण्ड सीईओ, मे. ऑविंट कॉपॉरेशन प्रा.लि. ९०१, दि ॲप्रल. २ क्रिश्ना सांघी पथ, गावदेवी, मुंबई- ४०००७	
श्री. रवि किरण अगरवाल	

९०१, दि ॲग्नल, २ क्रिश्ना सांघी पथ, गावदेवी, मुंबई 80000B

कर्जदार/हमीदार यांची नावे आणि त्यांचे पत्ते

युनिटचे नाव : मे. ऑर्बिट कॉर्पोरेशन प्रा.लि. एकण थकबाकी: ३०,०६,२०२२ रोजीस रु. ७,०३,५६,६९४,५५ अधिक वरील सदर रकमेवरील वैधानिः राने व्याजासह एकत्रित अनुषंगिक खर्च, दंड व्याज, परिव्यय, प्रभार, इ.

इंडियन बेंक 🤷 Indian Bank 🛕 इलाहाबाद ALLAHABAD

मनिश कमर्शियल सेंटर, २१६ए, डॉ. ॲनी बेसंट रोड, वरळी, मुंबई-४०० ०२५.

सरफैसी ॲक्ट, २००२ अंतर्गत वेबसाईट: https://www.mstcecommerce.com येथे प्रविलेल्या ई-लिलाव प्लॅटफॉर्म मार्फत ''जे आहे जेथे आहे तत्वाने'' ''जे आहे जसे आहे तत्वाने" २६.०८.२०२२ रोजी स. ११.०० ते सायं. ५.०० वा. मेगा ई-लिलाव

जोडपत्र।V-ए [नियम ८(६) तरतुदी पहा] स्थावर मिळकतींच्या विक्रीकरिता विक्री सूचना क्ष्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८(६) च्या तरतुदी सहवाचता सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकंस्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये स्थाव

मिळकतीच्या विक्रीसाठीची ई-लिलाव विक्री सूचना. बाद्धारे सामान्य जनतेस आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदार यांना सूचना देण्यात चेते की, खालील नमूद स्थावर मिळकती तारण धनकोंकडे गहाण/प्रभारित असून जिचा सांपार्श्विक/ सांकेतिक/प्रत्यक्ष कब्जा इंडियन बँकच्या प्राधिकृत अधिकार

	दस्तावेज, मिळकत आणि निरीक्षणाची ता	राख : २४.०८.२०	१२२ इसरा अनामत	(कम २५.०८.२०२२ राजास प	वतसः ११.०० तदुः ४.०० वा	. दरम्यान
अ.	मिळकतीचे वर्णन	कर्जदाराचे नाव	हमीदार/ गहाणदाराचे	तारण कर्जाची	राखीव किंमत	विक्री तपशिलासाठी शाखेचा प
şħ.	(कब्जाची स्थिती)		नाव	रक्कम	इसारा अनामत रक्कम (रू.)	आणि संपर्क क्रमांक
₹.	त्रांप क्र. २, तळ मजला, बी विंग, धारावी मुकंद सीएचएस लि., प्लॉट क्र १८१, धारावी विभाग, मुकंद नगर, सायन वांद्रे लिंक रोड, ओएनजीसी समोर, धारावी, मुंबई-४०००१७ (सांकेतिक कञ्जा)	मे. अमुथा ग्राफिक्स (श्री. सेल्बराज नरमणी नाडर - प्रोप्रायटर)	श्री. सेल्वराज नरमणी नाडर (प्रोप्रायटर आणि गहाणवटदार)	दिनांक ३०.०९.२०२१ रोजीच्या मागणी सूचनानुसार, रु. १२,४४,०३१.०० अधिक वसुलीच्या तारखेपर्यंत पुढील व्याज आणि खर्च, परिव्यय आणि इतर खर्च	रु. २८,१२,०००.०० (रुपये अठुठावीस लाख बारा हजार मात्र) रु. २,८२,०००.०० (रुपये दोन लाख ज्याऍशी हजार	१४३, पॉलीन सिस्टर्स सोसायटी, वॉटरफिल्ड रोड, वांद्रे (पश्चिम). शाखा- वांद्रे पश्चिम त्राखा प्रमुख- पवन कुमार झा ७७३८१५२०३७
ł.	फ्लॅट क्र. ४०१, ४था मजला, ए विंग, इमारत क्र. १०, सोधी रेसिडेन्सी, कृष्ण नगरी जवळ, नवापूर रोड, बोईसर (पश्चिम) – ४०१५०१ (सांकेतिक कब्जा)	श्री. दयाराम हेमाराम चौधरी आणि श्रीमती मंजू देवी चौधरी (कर्जदार)	श्री. दयाराम हेमाराम चौधरी आणि श्रीमती मंजू देवी चौधरी (गहाणवटदार)	दिनांक २३.०२.२०२२ रोजीच्या मागणी सूचनानुसार, रु. २४,८४,४७४.०० अधिक वसुलीच्या तारखेपवँत पुढील व्याज आणि खर्च, परिव्यव आणि इतर खर्च	मात्र) रु. १८,८४,०००,०० (रुपये अदरा लाख चीन्याऐंशी मात्र) रु. १,८९,०००,०० (रुपये एक लाख एकोणनव्बद हजार मात्र)	१४३, पॉलीन सिस्टर्स सोसायटी, बॉटरॉफिल्ड रोड, बॉट्टे (पश्चिम). शाखा- बांद्रे पश्चिम शाखा प्रमुख- पवन कुमार झा ७७३८१५२०३७
.	(१) बाळिकशन के जौकानी यांच्या नावातील शहर सल्हें क्र. ७०१, ७९६, ७९८, ७९९ आणि ८०० घारक सल्हें क्र. ८, हिस्सा क्र. ५(भाग) आणि ७(भाग), ८(भाग) आणि १०(भाग) धारक खावगी स्किमच्या प्लाट क्र. ५ए अशा ज्ञात आणि मोजमापित २९१९.०८ चौ. मी. किंवा तस्सम द्वारे समाविष्टित मुंबई शहर आणि मुंबई उपनगराचा नोंदणीकृत जिल्हा आणि उप-जिल्हामधील गाव मोहिली, कर्ला अंधेरी रोड लगत, तालुका कुर्ला वेथे वसलेल्या आणि असलेल्या जिम्मेच्या त्या सर्व भाग आणि विभागावर वांधकारित स्टार इंडस्ट्रियल इस्टेट को-ऑप. सोसा. लि. अशा ज्ञात इमारतीच्या २ऱ्या मजल्यावरील गाळा क्र. २०६, मोजमापित ६०० चौ. फू. बियुए. (२) प्रकाश के जौकानी यांच्या नावातील शहर सल्हें क्र. ७७१, ७९६, ७९८, ७९८, ७९९ आणि ८०० धारक सल्हें क्र. ८, हिस्सा क्र. ५(भाग) आणि ७(भाग),८(भाग) आणि १०(भाग) धारक खाजगी स्कमच्या प्लॉट क्र. ५ए अशा ज्ञात आणि मोजमापित २९१९,०८ चौ. मी. किंवा तस्तम द्वारे समाविष्टित मुंबई बहर आणि मुंबई उपनगरावा नोंदणीकृत जिल्हा आणि उप-जिल्ह्यामधील गाव मोहिली, कर्ला अंधेरी रोड लगत, तालुका कुर्ला येथे वसलेल्या आणि असलेल्या जमिनीच्या त्या सर्व भाग आणि विभागावर बांधकामित मुद्धर स्टार प्रिमायसेस को-अग्प सोसा. लि. अशा ज्ञात इमारतीच्या रऱ्या मजल्यावरील गाळा क्र. २०६, मोजमापित १६,६ औ. मू. बीयुए. (३) सी. माचना प्रकाश जीकानी आणि श्री. प्रकाश कल्याणदाम जीकानी यांच्या नावातीच्या नावातीच्या त्या सर्व भाग आणि विभागावर बांधकामित मुंबर स्टार प्रिमायसेस को-अग्प सोसा. लि. अशा ज्ञात इमारतीच्या रऱ्या मजल्यावरील गाळ क्र. २०६, मोजमापित १६,६३ औ. मी. चचना मजलाश नावातीच्या त्या सर्व माण अग्रत प्रस्टे के १५ ५५ ३, ४, ५५, ५३ औ. भावना माणील शात हे ११, ४ औ. भावना माणील शात हे ११, ५१, ११, ५१, ५१, ५१, ५१, ५१, ५१, ५१,	मे. लॅनविन इस्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. (फ) २०६-२०९, भुद्धट स्टार इस्टेट, साकीनाका टेलिफोन एक्सचेंजच्या मागे, अंधेरी पूर्व, मुंबई- ४०००७२. (बी) स. क्र१, गाव क्सुरी खुर्द, तलाटी-सजा बिलोगी, जिल्हा-उाणे,	सी. भावना प्रकाश जीकानी/ श्री. प्रकाश के. जीकानी/ श्री. बाल्किशिन के. जीकानी/ सी. मोना बाल्किशिन जीकानी (गहाणवटदार) श्री. भारत प्रकाश जीकानी/ श्री. राम प्रकाश जीकानी/ श्री. बाल्किशिन के. जीकानी/ श्री. प्रकाश के. जीकानी/ श्री. बाल्किशिन के. जीकानी/ श्री.	दिनांक १५.०४.२०२१ रोजीच्या मागणी सूचनानुसार, रु. १८,४२,१२,३४.०० अधिक वसुलीच्या तारखेपर्यंत पुढील व्याज आणि खर्च, परिव्यय आणि इतर खर्च		१४३, पॉलीन सिस्टर्स सोसाबटी, बॉटरफिल्ड रोड, बॉट्स (पश्चिम). शाखा- बांद्रे पश्चिम बाखा प्रमुख- पबन कुमार झा ७७३८१५२०३७
	श्री. राजनाथ बी. गुप्ता बांच्या नावातील पलंट क्र. ३०२, ३रा मजला, एफ-बिंग, टाईप-ए, घरती कॉम्प्लेक्स, स. क्र. ३२, हिस्सा क्र. १/२, बारांगडे गाव, विराज इंडस्ट्रिज समीर, बोईसर रोड, पालघर-४०१५०१ (सांकेतिक कञ्जा)	श्री. राजनाथ बालगोविंद गुप्ता (कर्जदार)	श्री. राजनाथ बालगोविंद गुप्ता (गहाणवटदार)	दिनांक ०७.०३.२०२२ रोजीच्या मागणी सूचनानुसार, इ. ३,४९,४९२.०० अधिक वसुलीच्या तारखेपर्यंत पुढील व्याज आणि खर्च, परिव्यय आणि इतर खर्च	क, ११,९१,०००,०० (रुपये अकरा लाख एवयाण्यव हजार मात्र) क. १,२०,०००,०० (रुपये एक लाख वीस हजार मात्र)	१४३, पॉलीन सिस्टर्स सोसायटी, वॉटरफिल्ड रोड, वाट्रे (पश्चिम). शाखा- वांट्रे पश्चिम शाखा प्रमुख- पवन कुमार झा ७७३८१५२०३७
١.	श्री. सचिन कामत आणि सौ. श्रेया एस. कामत यांच्या नावातील गाव मिरा, हावनेस पार्क, सेंट. पॉल स्कूल/ गौरव गॅलॅक्सी जवळ, फेज २, मिरा रोड पूर्व, ठाणे-४०११०७ येथील फ्लॅट क्र. २०३, २रा मजला, बी विंग, निर्मल टॉवर ए ॲण्ड बी सीएचएस. लि. (सांकेतिक कञ्जा)	श्री. सचिन रामचंद्र कामत आणि सौ. श्रेया सचिन कामत (कर्जदार)	श्री. सचिन रामचंद्र कामत आणि सौ. श्रेया सचिन कामत (गहाणवटदार)	दिनांक १६.१०.२०२१ रोजीच्या मागणी सूचनानुसार, रु. २१,०२,१०५.०० अधिक वसुलीच्या तारखेपर्यंत पुढील व्याज आणि खर्च, परिव्यय आणि इतर खर्च	रु. ३७,१५,०००,०० (रुपये सदतीस लाख पंघरा हजार मात्र) रु. ३,७२,०००.०० (रुपये तीन लाख बाहतर हजार मात्र)	१४३, पॉलीन सिस्टर्स सोसायटी, वॉटरफिल्ड रोड, वांद्रे (पश्चिम). शाखा- वांद्रे पश्चिम शाखा प्रमुख- पवन कुमार झा ७७३८१५२०३७
	षलॅट ऋ. १०१, पी डी को. ऑप. हाऊ. सोसा. लि. चा १ला मजला, श्री राम नगर, गाव – मेगाठाणे, तालुका – बोरीवली, बोरीवली (पश्चिम), मुंबई – ४०००९२ (सांकेतिक कब्जा)	मे. श्रीनाथ एंटरप्रायझेस (कर्जदार)	श्री. योगेश जयंतीलाल शहा आणि सौ. हर्षिदा योगेश (गहाणवटदार)	दिनांक २१.०३.२०२२ रोजीच्या मागणी सूचनानुसार, इ. १,०६,२७,४४८.०० अधिक वसुलीच्या तारखेपर्वंत पुढील च्याज आणि खर्च, परिव्यय आणि इतर खर्च	क. ९८,१४,०००.०० (रुपये अठठवाणणव लाख चौदा हजार मात्र) क. ९,८२,०००.०० (रुपये नऊ लाख ब्याऐंशी हजार मात्र)	१४३, पॉलीन सिस्टर्स सोसावटी, वॉटरफिल्ड रोड, वांट्रे (पश्चिम). शाखा- वांद्रे पश्चिम शाखा प्रमुख- पथन कुमार झा ७७३८१५२०३७
).	३ऱ्या मजल्यावरील फ्लॅट क्र. ३०१, डी विंग, साई स्वप्न अपार्टमेंट क्र. २, स. क्र. १७५, हिस्सा क्र. १, दत मंदिराजवळ, मनवेल पाडा, तालुका वसई, जि - पालघर - ४०१३०५ (प्रत्यक्ष कब्जा)	श्री. अनिकेत प्रदिप आंबेरकर आणि दिपाली प्रदिप आमेरकर (कर्जदार)	श्री. अनिकेत प्रदिप आंबेरकर आणि दिपाली प्रदिप आमेरकर (गहाणबटदार)	दिनांक ०८.०९.२०२१ रोजीच्या मागणी सूचनानुसार, इ. २१,५१,०२३.०० अधिक वसुलीच्या तारखेपर्यंत पुढील व्याज आणि खर्च, परिव्यय आणि इतर खर्च	रु. २२,१२,०००.०० (रुपये बावीस लाख बारा हजार मात्र) रु. २,२२,०००.०० (रुपये दोन लाख बावीस हजार मात्र)	लक्ष्मी सदन, ठाकूर पब्लिक समोर, ठाकूर गाव, कांदिवली मुंबई -४००१०१. लक्ष्मी सदन स्ट्रीट ठाकूर गाव कां (पूर्व) शाखा - कांक्किली पूर्व शाखा प्रमुख - अंजली ८०८५१०६१९२
£ .	चुनिट क्र. ५, तळ मजला, ए बिंग, अम्तुझा अपार्टमेंट, अम्तुझा (ए आणि बी) सीएचएस. लि., १२ अरव लेन, एम टी अन्सारी मार्ग, ग्रॅंट रोड पूर्व, मुंबई - ४००००८ (सांकेतिक करुना)	मे. मायलिओन फार्मास्युटिकल स प्रा. लि. (संचालक- श्री. रमेश संजीवा पूजारी/श्री. करुनाकर बी.	मे. आंध्रा मेटल इंडस्ट्रीज (गहाणबटदार)	दिनाक ०७.०५.२०२१ रोजीच्या मागणी सूचनानुसार, रु. १,६३,२९,१६५/ – अधिक वसुलीच्या तारखेपर्यंत पुढील व्याज आणि खर्च, परिव्यय आणि इतर खर्च	ह. १,८४,०५,०००.०० (रुपये एक कोटी चीऱ्याऐंशी लाख पाच हजार मात्र) ह. १८,४१,०००.०० (रुपये अठरा लाख एकेचाळीस हजार मात्र)	१०४, गाला कॉम्प्लेक्स, १ ला ग बाटा शोरूमच्या वर, साईनाथ मालाड (पश्चिम) मुंबई-४०००६ शाखा- मालाड शाखा प्रमुख- रवि कुमार ७७३८१५२०६४

रुढील तपशिल आणि अटी आणि शर्ती डाऊनलोड करण्यासाठी कृपया भेट द्या : (I) https://www.indianbank.in, (II)) https://www.mstcecommerce.com,(II) https://www.ibapl.in. ई-लिलावाकरिता प्लॅटफ terce.com) आमचे ई-लिलाब सेवा पुरवठादार मे. एमएसटीसी लिमिटेड, ज्यांचे नोंदणीकृत कार्यालय आहे, २२५-सी, ए. जे. सी. बोस रोड, कोलकाता-४०००२० यांच्याद्वारे पुरविण्यात येईल (संपर्क फोर आणि टोल फ्री क्रमांक ०७९-४१०७२४१२/४११/४१३ किंवा १८००-१०३-५३४२).

भाव्य बोलीदारांसाठी महत्वाची टीप: (https://www.mstcecommerce.com मार्फत नॉदणी इअरच्या तारखेस किंवा पूर्वी इच्छुक बोलीदारांनी पूर्ण करणे आवश्यक आहे आणि तेथे प्लोबल वॉलेटमध्ये इअर शिद्धक असणे अ ोलीदारांनी पुरेक्षा आधी खालील औपचारिकता पूर्ण करायच्या आहेतः <u>टप्पा १:</u> **बोलीदार/खरेदीदारांची नोंदणी** : बोलीदारांनी त्यांचा मोबाईल नंबर आणि ईमेल आवडी वापरून ई-लिलाव पोर्टल (बर लिंक दिलेली आहे) https://www.mstcecommerce.com (म्हणजेच https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi/) वर नोंदणी करायची आहे. टप्पा २: केवायसी पडताळणी : बोलीदारांनी आवश्यक केवायसी दस्तावेज अपलोड हरायचे आहेत. केवायमी दस्तावेजांची ई-लिलाव सेवा पुरवठादारांकडुन पडताळणी करण्यात येईल (२ कामकाजाचे दिवस लागू शकतात). टप्पा ३: त्यांच्या ग्लोबल **इएमडी वॉलेटमध्ये इअर रकमेचे हस्तांतर : ई**-लिलाव प्लॅटफॉर्मवरील जनरेट केलेले चलान वापरून एनईएफटी/ट्रान्सफर वापरून ऑनलाईन/ऑफलाईन ट्रान्सफर करणे. बोलीदारांनी टप्पा क्र. १ ते ३ हे इअरच्या तारखेस किंवा पूर्वी पुरेशा आधी पूर्ण करायच्या आहे. दिनांक: २०.०७.२०२२

सयेद मोईझ

प्राधिकृत अधिकारी, इंडियन बँक

मिळकतीच्या परिशिष्ट

संपर्क क्र. ९९२०९०६४८६

कामोठे, पनवेल-४१०२०९.

जाहीर सूचना

कर्जदार/हमीदार/कॉर्पोरेट हमीदार यांना पंधरा दिवसात त्यांची थकबाकी चुकती करण्याचा सल्ला देण्यात येत आहे hसूर केल्यास योग्यती कायदेशीर कार्यवाही सुरु करण्यात येईल.

डेप्यटी जनरल मॅनेजर